

KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED

Regd. Off: Oriental House, 7 Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai - 400 020, India. Website : http://www.kesarinfra.com Phone : (+91-22) 22042396 / 22851737 Fax : (+91-22) 22876162 Email : headoffice@kesarinfra.com CIN : L45203MH2008PLC178061 GSTN : 24AADCK2945C1ZR

July 22, 2024

To, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001.

Scrip Code: 533289

Sub: Newspaper Advertisement- Notice Related to Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

Dear Sir/Madam,

Please find enclosed herewith, Notice related to Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority, published in "Free Press Journal" (English Language) and "Navshakti" (Marathi Language) newspapers, on July 20, 2024.

This is for your information.

Thanking you.

Yours faithfully,

For Kesar Terminals & Infrastructure Limited

Harsh R. Kilachand Director

DIN: 00294835

'Israel's presence

in Palestinian

land illegal'



7.4 quake rattles Chile

A magnitude 7.4 earthquake hit Chile near its border with Argentina late Thursday, according to the US Geological Survey. There were no immediate reports of injuries or major damages. The quake's epicenter was 45 kilometers east-southeast of San Pedro de Atacama and had a depth of 117 kilometers, according to the USGS. President Gabriel Boric stated that there were "no reports of injuries or serious damages."

US reporter sentenced to 16 years in jail

Wall Street Journal reporter Evan Gershkovich was convicted Friday of espionage and sentenced to 16 years in a maximumsecurity prison on charges of espionage. Closing arguments took place behind closed doors at the trial, where Gershkovich did not admit any guilt, according to the court's press service. Prosecutors requested an 18-year sentence, but the judge opted for a shorter term. Gershkovich was arrested March 29, 2023, while on a reporting trip to Yekaterinburg. Authorities claimed. without offering any evidence, that he was gathering information for the US.

S Korea restarts broadcasts

South Korea said Friday it had restarted blasting propaganda broadcasts into North Korea to retaliate against the North's latest round of trash-carrying balloon launches. South Korea's Joint Chiefs of Staff said that it used frontline loudspeakers to blare anti-Pvongvang broadcasts over the border between Thursday evening and Friday morning.

Amid reports that President Joe Biden has been more open in recent days to hearing arguments that he should step aside as the Democratic presidential candidate, a new poll from the AP-NORC Center for Public Affairs Research found that about six in 10 Democrats believe his Vice-President Kamala Harris would do a good job in the top slot. About two in 10 Democrats don't believe she would, and another two in 10 say they don't know enough to say.

Since Biden's debate debacle on June 27, many Democrats have privately and even openly looked to Harris to step in and succeed Biden as the party's presidential nominee, believing she has a better chance against GOP nominee Donald Trump. For her part, Harris



PLUS POINTS | A person of colour, a woman, a younger leader

has remained completely loyal to Biden, being one of his toughest defenders in the aftermath of the disastrous debate performance.

Oakley Graham, a Democrat in Greenwood, Missouri, said,

"I know he's got unfinished business," Graham, 30, said of Biden. "But it would be nice to see a person of colour, a woman, somebody younger to step up and to lead that charge. I would hope that that would

Dems believe in Harris, say polls

to be more engaged."

Black adults -- a key contingent of the Democrats' coalition and a group that remains relatively more favorable to Biden than others — are more likely than Americans overall to say that Harris would do

As for Americans more broadly, they are more skeptical of how Harris would perform in the Oval Office. Only about three in 10 US adults overall say Harris would do well as president. About half say Harris would not do a good job in the role, and two in 10 say they don't know enough to

Harris' favorability rating is similar to Biden's, but the share of Americans who have an unfavorable opinion of her is somewhat lower. The poll showed that about four in 10 adults have a favorable opinion

an unfavorable opinion. There are more Americans with a negative view of Biden: approximately six in 10. About one in 10 Americans say they don't know enough to have an opinion of Harris, whereas nearly everyone

opinion on Biden. About three-quarters of Democrats have a positive view of Harris, which is in line with how Democrats view Biden. Seven in 10 have a favorable view of him.

Shannon Bailey, a Democrat who lives in Tampa, praised Biden's accomplishments as President and said he'll be "remembered fondly." But she had a more favorable view of Harris than she does the incumbent president because, in Bailey's view, the Vice-President appears more "capable of handling the taxing nature of

manent control and building

It said such acts render "Is-The top U.N. court ruled Friday that Israel's presence in the Palestinian occupied territories is "unlawful" and called on it to end, as possible. pointing to the building and expansion of Israeli settlements in the West Bank, and east Jerusa-

Israel, which normally considers the UN and international tribunals as biased, did not send a legal team to the hearings. But it submitted written comments, saying that the questions put to the court are prejudiced and fail to address Israeli security concerns. Israeli officials have said the court's intervention could undermine the peace process. which has been stagnant for over

have more effect on international opinion than it will on Israeli policies The court's panel of 15 judges said Israel has abused its status as the occupying power in the West Bank and east Jerusalem by carrying out policies of an-

lem, its annexation and imposi-

tion of permanent control over

lands and discriminatory pol-

The International Court of

Justice (ICJ) was issuing a non-

binding opinion on the legality of

Israel's 57-year occupation of

lands sought for a Palestinian

state, and the ruling is likely to

icies against Palestinians.

THE HAGUE

nexing territory, imposing perpopulation of all major WESTERN RAILWAY- RATLAM

TRD WORK
enior Divisional Electrical Enginee Traction Distribution, Western Railway, Ratlam, invites e-tenders to the following work: Tender No.: EL/TRD/58/2024 25/01RT. Date: 17/07/2024. Name of the work: TRD work in connection with various S&T at different location of Ratlam Division. Estimated cost of work : ₹1,41,93,759.50/-. Earnes Money Deposit / Bid Security ₹2,21,000/-. Completion period : 12 Month. Cost of tender document: Nil Closing date and time: 12.08.2024 a 15:00 hrs. Validity of offer: 60 days from www.ireps.gov.in. Notice board location: In front of the office of Sr. Divisional Electrical Engineer (Traction Distribution), Western Railway, Ratlam

settlements.

rael's presence in the occupied Palestinian territory unlawful" and should be ended as "rapidly

(WESTERN RAILWAY- DAHOD BREAKING EXCITATION TRANSFORMER r.DyCMM/DHD, Western Railway

ahod, Invites IREPS Tender No 61245535 closing Dt. 08/08/2024 for the ollowing work. If the date of opening happens to be a BANDH or Holiday, the tender will be opened at the same time of the following working day. Name of work Breaking excitation transformer (ATFEX 60 KVA as per CLW specn. No CLW/ES/T Approximate Cost of Work ₹31,71,840/- (Inclusive all taxes). **Earnes** Money: ₹158,592/-. Period of Contract 60 days. Time & Date for submission o E-Tender Document: Up to 11:00 Hrs or 08/08/2024. Time & Date for Opening of tender. Address of the office from where the tender opened : Office of the Dy.CMN Office, Western Railway, Dahod. Validity of Offer from Date of Opening: 90 Days Website particulars & notice board location: Tender documents can also be ownloaded from IREPS website https://www.ireps.gov.in. Any othe nformation required by the tenderer car e obtained from the office o Sr.DyCMM/DHD during the working hours Assistant Material Manager G-SNP-152 Western Railway, Daho Like us on: f facebook.com/WesternRly

I stand by the grace of God: Trump

MILWAUKEE

After a tumultuous few weeks that have upended American politics, **Donald Trump** pitched a message of unity and strength as he accepted the Republican presidential nomination for the third time on Thursday night.

His name was written in giant lights behind him as he strode on stage. But after that bombastic introduction, the former president seemed relatively subdued as he spoke - often veering off-script - to the Republican faithful for more than 90 minutes.

Trump began his speech by recounting his experience of last Saturday's attack. "As you already know, the assassin's bullet came within a quarter of an inch of taking my life," Trump told the assembled Republican delegates. He said, "I stand before you in this arena only by the grace of Almighty God. Many people say it was a providential moment." He credited the crowd at the rally in Butler, Pennsylvania, for not panicking and causing a stampede. Although his speech contained sharp criticism of President Joe Biden's policies

on several fronts. Trump made just one direct mention of his rival's name, calling him one of the worst presidents in history, as he frequently does at rallies. "The damage he has done to this country is unthinkable," he said, "just unthinkable."

Trump pledged to build the rest of the southern border wall, "most of which I have already built". That claim isn't accurate, with fewer than 500 miles constructed during his

3.8 mn Hindus largest minority in Pakistan

ISLAMABAD

TATA CAPITAL HOUSING FINANCE LIMITED
Regd. Office: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Pa

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

Loan Account Nos. TCHHF0284000100072017

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the TATA Capital Housing Finance

imited., under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement o

Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3

calling MR SUBODH KOCHATTA and MRS SNEH KOCHATTA, MR VIPUL NIRMAN PVT LTD,

s Borrower/Co- Borrower to repay the outstanding amount mentioned in the notice being As or

1-05-2024 an amount of Rs. 1,23,90,023/- (Rupees One Crore Twenty Three Lakh Ninety Thousand And Twenty Three Only) is due and payable by you under Agreement No. TCHHF0284000100072017. along with interest, penal interest, charges, costs etc. within 60 days

The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in particular and the public, in general, that the undersigned has taken possession of the property described

nerein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with

The borrower, in particular, and the public, in general, are hereby cautioned not to deal with the

property and any dealings with the property will be subject to the charge of the TATA Capital ousing Finance Limited, for an amount of Rs. 1,23,90,023/- (Rupees, One Crore Twenty Three

akh Ninety Thousand And Twenty Three Only) is due and payable by you under Agreemen

No. TCHHF0284000100072017. along with interest thereon and penal interest, charges, costs etc

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Schedule-A: Cell no UG-27 of the upper ground floor of the building "Silver Sanchora Castle constructed on Rabindranath Tagore Marg located at South Tukoganj Indore.

East: Building passage and lobby West: Cell no UG -28, North: building Passage, South: Building

Schedule B: Cell No. 201, Second Floor of The Building Silver Sanchora Castle constructed on

Rabindranath Tagore Marg located at South Tukoganj Indore. East : Land of Shri banwar Singh &

For Tata Capital Housing Finance Limited

REGD. No. D. L. - 33004/99

ors, West : Shri Ramkumar Singh land later road, North : road, South : land of Mrs Laxmikumari Bai

The population of Hindus in Pakistan increased from 3.5 million in 2017 to 3.8 million in 2023 to make it the largest minority community in the Islamic nation, according to the official data of last year's census.

The Pakistan Bureau of Statistics (PBS) released results of the 7th Population and Housing Census 2023 on Thursday, the Dawn newspaper reported. The country's

WESTERN RAILWAY MATERIAL MANAGEMENT DEPARTMENT CORRIGENDUM TO

total population in 2023

stood at 240,458,089. It

showed that the share of

Muslims in the total

population decreased

slightly from 96.47 per

cent in 2017 to 96.35 per

cent in 2023, while the

religious minorities in-

creased in the past six

E-AUCTION SALE PROGRAMME e-Auction Sale Notification No. Dated 06.06.2024, E-Auction Sale Program to be held in the month of July 2024 at Dahod Depot on 22.07.2024 is rescheduled to be held on 23.07.2024. All other terms and Please visit Western Railway Website of material Management Department i.e **wr.indianrailways.gov.in** as well as or ww.ireps.gov.in e-auction portal for (No. S/SIII/Auction Programme-3/July

2024 Dated 15.07.2024)

Like us on: f facebook.com/WesternRly

कार्यालय नगरपालिका परिषद, नीमच जिला नीमच म.प्र. क्र.238/ई-टेण्ड./01/स्वास्थ्य विभाग/2024/

नीमच, दिनांक 16/07/2024

ऑनलाईन (Online) निविदा आमंत्रण सूचना

निम्नलिखित कार्य हेतु केन्द्रीयकृत प्रणाली में पंजीकृत ठेकेदारों से ऑनलाईन निविदायें आमंत्रित की जाती है। निविदा का विस्तृत विवरण वेबसाईट website http://mptenders.gov.in पर देखा सकते हैं। -

क्र./टेण्डर क्रमांक	कार्य का नाम	कार्य की समयावधि एवं लागत	निविदा प्रपत्र का मूल्य एवं EMD	निविदा प्रपत्र की अंतिम तिथि
2024_UAD	मृत पशु उठाने का	12 Months	Rs. 2000	31.07.2024
_354937	कार्य करने हेतु (निकाय क्षेत्र में)	500000/-	Rs. 5000	

01. निविदा से संबंधित किसी भी प्रकार के संशोधन का प्रकाशन ऑनलाईन http://mptenders.gov.in की वेबसाईट पर ही किया जावेगा, पृथक से समाचार पत्र में प्रकाशन नहीं किया जावेगा ।

श्रीमती स्वाति गौरव चौपड़ा अध्यक्ष नगरपालिका परिषद्, नीमच

श्री धर्मेश पुरोहित स्वास्थ्य सभापति नगरपालिका, नीमच मुख्य नगरपालिका अधिकारी नगरपालिका परिषद, नीमच

Houthi strike kills 1, injures 10 in Tel Aviv

Police in Bangladesh's capital

on Friday banned all public

rallies and processions indefi-

nitely after the deadliest day

of ongoing student protests

against quotas for govern-

ment jobs so far saw govern-

ment buildings torched by

demonstrators and the im-

position of a nationwide in-

ternet blackout. Telecoms

links were widely disrupted

TEL AVIV

Agencies

Yemen's Houthi rebels on Friday claimed responsibility for an early morning drone strike that hit a part of central Tel Aviv near the US Embassy,, leaving at least 10 injured and one dead. The aerial strike rumbled through the streets causing shards of shrapnel to rain down and spreading shards

of glass over a large radius. The Houthis have repeatedly launched drones and missiles toward Israel throughout the nine-month-long war, in solidarity with the Palestinian people. But until Friday, all were intercepted by either Israel or Western allies with

forces stationed in the region. Yahya Sare'e, the Houthis' spokesperson, said in a statement on the social media platform X that the strike was made in retaliation to the war underway in Gaza between Israel and Hamas and had hit one of many of the group's targets.

with television news channels going off the air.

Bangladesh quota war:

News channels off air

This week's unrest has killed several people. The AFP news agency reported at least 39 people dead, including 32 on Thursday alone, with the toll expected to rise after reports of clashes in nearly half of the country's 64

Students took to the streets again on Friday ahead of progovernment counter-demonstrations slated to begin after

midday prayers in the Mus-

took the drastic step of banning all public gatherings for stall another day of violence. Sparked by student anger

lim-majority nation. Police in the capital, Dhaka,

the day – a first since protests began - in an effort to fore-

against the quotas, the protests are also being fuelled by economic woes, such as high inflation, growing unemployment and shrinking reserves of foreign exchange.

रजिस्ट्री सं. डी. एल. - 33004/99

KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED CIN: L45203MH2008PLC178061 Registered office: Oriental House, 7 Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai- 400 020 Email: headoffice@kesarinfra.com; Ph: (+91-22) 22042396 / 22851737 Website: www.kesarinfra.com

NOTICE

TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) AUTHORITY

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of section 124(5) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund("IEPF") Authority Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended, the final dividend for the financial year 2016-17, which remained unclaimed for the period of seven years will be credited to IEPF on 19th October, 2024. The corresponding shares on which dividend remained unclaimed for seven consecutive years will also be transferred as per

ocedure set out in the Rules. Individual communication has already been sent to concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF. As per aforesaid rules, the full details of such shareholders are uploaded on the website of the Company viz. www.kesarinfra.com. Kindly note that all future benefits, dividend arising on such shares would also be credited to IEPF. In this connection, please note the following:

If the equity shares are held in physical form: Duplicate share certificate will be issued & transferred to IEPF. The Original Share certificate in your name(s) and held by you, will

automatically stand cancelled.) If the equity shares are held in demat mode: your demat account will be debited for the

shares liable to be transferred to IEPF. Please note that due date for claiming dividend for the financial year 2016-2017 is 19th October, 2024. In case no valid claim in respect of un-claimed dividend is received from the shareholders by the said due date, the Company shall, with view to complying with the requirement set out in the rules, transfer the shares to IEPF Authority without any further notice. Please also note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF. The concerned members can however claim their shares from IEPF Authority in accordance with the procedure and on submission

of such documents as specified under the rules. For any queries on the above matters, the shareholders are requested to contact the Company's Registrar & Share Transfer Agent viz., Link Intime India Pvt Ltd, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai- 400 083. Tel: 2851 5606/ 5644: email: Rnt.helpdesk@linkintime.co.in: Web: http://www.linkintime.com

For Kesar Terminals & Infrastructure Limited

Harsh Kilachand Executive Chairman DIN: 00294835

first term.

quadrupled".

He also painted a picture of

massive inflation, saying "groc-

eries are up 50%, gasoline is up

60 to 70%, mortgage rates have

rule 9 of the said Rules on this 18th July 2024.

of time available, to redeem the secured assets.

भारत का राजपत्र

The Gazette of India सी.जी.-एम.एच.-अ. 12072024-255371

EXTRAORDINARY

भाग II - खण्ड ३ - उप-खण्ड (ii) PART II - Section 3 - Sub-section (ii)

प्राधिकार से प्रकाशित **PUBLISHED BY AUTHORITY**

सं. 2583] नई दिल्ली, शुक्रवार, जुलाई 12, 2024 /आषाढ 21, 1946 No. 2583] NEW DELHI, FRIDAY, JULY 12, 2024 / ASHADHA 21, 1946

> MINISTRY OF RAILWAYS [Western Railway (Construction Organi NOTIFICATION Mumbai, the 12th July, 2024

S.O. 2719(E).-In exercise of the powers conferred by clause (7A) of section 2 of he Railways (Amendment) Act-2008, the Central Government hereby authorised the officers nominated in in column (2) of the Table below as "Competent Authority" to perform the function as such authority under the said act, with effect from the date of publication of this notification in the official Gazetted in respect of the Special Railway Project of "New BG Line Project from Dahod-Indore via Jhabua, Sardarpur, Dhar & Pithampur (204.76 Km,) as a special Rail project for acquisition of land in the State of Madhya Pradesh relating to sub-Divisions mentioned in column (3) Districts nentioned in column (4) of the said table for the public purpose of execution

mainteriance, management and operation of such Special Railway Project.									
Sr.	Competent Authority	Sub Division	District						
No.									
(1)	(2)	(3)	(4)						
1	Sub-Divisional Officer (Revenue)	Manavar tehsil	Dhar						
	manavar tehsil Gandhwani	Gandhwani							
2	Sub-Divisional Officer	Dhar	Dhar						
	(Revenue) Jhabua								
	[E-Office File No. E-514544-21]								

DHEERAJ KUMAR, Chief Engineer (Con.-IV)

IDFC FIRST Bank Limited

(erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) | CIN : L65110TN2014PLC097792 Registered Office: - KRM Towers, 8th Floor, Harrington Road, Chetpet, Chennai- 600031 Tel : +91 44 4564 4000 | Fax: +91 44 4564 4022



NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 The following borrowers and co-borrowers availed the below mentioned secured loans from IDFC FIRST Bank Limited (erstwhi

Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) The loans of the below-mentioned borrowers and co-borrowers have been secured by the mortgage of their respective properties. As they have failed to adhere to the terms and conditions of the respective loan agreements and had become irregular, their loan were classified as NPA as per the RBI guidelines. Amounts due by them to IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) are mentioned as per respective notices issued more particularly described in the following table and further interest on the said amounts shall also be applicable and the same will be charged as per contractual rate with effect from their respective dates.

Outstanding

N		Loan	borrowers and co-borrowers	13 (2) Notice Date	per Section 13 (2) Notice	Property Address
1	108750900		1. Suraj Ramesh 2. Nikita Jagdish	29.06.2024	INR 6,31,850.78/-	All That Piece And Parcel Of House No. 1630, Admeasuring 864 Sq. Ft., Situated At Patwari Halka No. 02, Village: Pirnalwasa, Gram Panchayat: Pirnalwasa, Tehsil: Depalpur, District: Indore, Madhya Pradesh-453220, And Bounded As: East: Land Of Ramesh Parmar, West: House Of Rajendra Singh, North:
2	68417831	Loan Against Property	Govind Sendhalkar Sugan Sendhalkar	12.06.2024	INR 4,64,107.89/-	Road, South: Land Of Ramesh Parmar All That Piece And Parcel Of House Property No. 16, Admeasuring 2400 Sq. Ft. (223.04 Sq. Mtrs.), Situated In Survey No. 334, In Ward No. 1, At Village: Budhangaon, P.H.No. 45, Tehsil: Sonkutch, District: Dewas, Madhya Pradesh-455115, And Bounded As: East: Bada Of Shri Dinesh, West: House Of Shri Baldey, North: Aam Raasta. South: Bada Of Shri Suraisingh

You are hereby called upon to pay the amounts to IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) as per the details shown in the above table with contracted rate of interest thereupon from their respective dates and other costs, charges etc., within 60 days from the date of this publication, failing which the undersigned shall be constrained to initiate proceedings, under Section 13 (4) and section 14 of the SARFAESIAct, against the mortgaged properties mentioned hereinabove to realize the amount due to IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited). Further you are prohibited under Section 13 (13) of the said Act from transferring the said secured assets either by way of sale/lease or otherwise

Authorized Office **IDFC First Bank Limited**

Date: 20.07.2024

(erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited)

(₹ in crores)

Year Ended

31.03.2024

(Audited)

1,872.48

174.07

174.07

131.44

510.04

5.65

116.29

(B) Bharat Bijlee

CIN NO: L31300MH1946PLC005017

Registered Office: Electric Mansion, 6th Floor, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025

Phone No.: 022 46141414 • Fax No.: 022-24370624 • E-mail: bblcorporate@bharatbijlee.com • Website: www.bharatbijlee.com **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS**

FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

30.06.2024

(Unaudited)

374.76

31.81

31.81

23.93

483.17

5.65

21.17

1. The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 30th

June, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other

Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter

ended 30th June, 2024 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and

The financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of

Directors at its meeting held on 18th July, 2024. The Statutory Auditors have carried out Limited

During the guarter, the equity shares of the Company were split / sub-divided such that one

(1) equity share having face value of ₹ 10/- (Rupees Ten only) each fully paid-up, was sub-divided

into two (2) equity shares having face value of ₹ 5/- (Rupees Five only) each, full paid-up with

effect from 24th April, 2024 (Record Date). The Earnings Per Share (EPS) numbers of the current

quarter and all comparative periods presented above have been restated to give effect of the

4. The figures for the quarter ended 31st March, 2024 are balancing figures between the audited

figures in respect of the full financial year and the unaudited published figures upto the third

quarter of the financial year ended 31st March, 2024 which were subjected to Limited Review by

www.nseindia.com) and on the Company website (www.bharatbijlee.com)

Review of the above financial results for the quarter ended 30th June, 2024.

Particulars

Total Revenue from operations

(before Tax and Exceptional items)

Net Profit for the period before Tax

Net Profit for the period after tax

the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]

Paid-up Equity Share Capital

Earnings per equity share

ended March)

Statutory Auditors

Date : 18th July, 2024

Place: Mumbai

(Face value of ₹ 5/- per share)

(Face value of ₹ 5/- per share)

(not annualised except for Year

(Basic & Diluted) (₹) (Refer Note 3)

Net Profit for the period

(after Exceptional items)

(after Exceptional items) Total Comprehensive Income for **Bharat Bijlee Limited**

Quarter Ended

(Refer Note 4)

587.47

64.01

64.01

48.53

283.52

5.65

42.94

31.03.2024 30.06.2023

(Unaudited)

441.45

33.44

33.44

25.33

120.30

5.65

22.41

Nikhil J. Danani

Vice Chairman & Managing Director

TATA MOTORS FINANCE LIMITED

(FORMERLY KNOWN AS TATA MOTORS FINANCE SOLUTIONS LIMITED) Registered office:- Sir H.C. Dinshaw Building, Office No. 14, 4th Floor, 16 Horniman Circle, Fort, Mumbai-400 001 Corporate Identity Number: U65910MH1992PLC187184 Website: www.tmf.co.in

Statement of unaudited financial results for the guarter ended June 30, 2024

		Quarter	ended	Year ended
Sr.	Particulars	June	June	March
No.		30, 2024	30, 2023	31, 2024
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	1104,76.88	1139,34.34	5005,19.34
2	Profit/(Loss) before tax for the quarter/year	36,00.79	53,09.03	224,14.72
3	Profit/(Loss) after tax for the quarter/year	36,06.98	51,05.10	51,87.86
4	Total Comprehensive income for the quarter / year			
	[comprising profit for the period / year (after tax) and			
	other comprehensive income (after tax)]	(101,52.42)	(63,81.17)	42,63.93
5	Paid-up Equity share capital (Face value : ₹ 100 per share)	4969,39.18	4969,39.18	4969,39.1
6	Reserves excluding revaluation reserves	(358,43.40)	(203,15.01)	(203,15.01
7	Instruments entirely equity in nature	1808,00.00	1808,00.00	1808,00.00
8	Net worth	6418,95.78	6574,24.17	6574,24.17
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	29768,30.32	30261,15.35	30261,15.35
10	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	
11	Debt Equity Ratio	4.64:1	4.6:1	4.6:
12	Earnings Per Equity Share (face value of ₹ 100/- each)			
	(for continuing and discontinued operations)			
	Basic (₹) (not annualised for the quarter ended)	(0.36)	(0.05)	(2.46
	Diluted (₹) (not annualised for the quarter ended)	(0.36)	(0.05)	(2.46
13	Capital Redemption Reserve	0.02	0.02	0.02
14	Debenture Redemption Reserve	-	-	

- The Company, a Non-Banking Finance Company registered with the Reserve Bank of India (the 'RBI'), is a wholly owned subsidiary of TMF Holdings Limited. TMF Holdings Limited, a wholly owned subsidiary of Tata Motors Limited, is a Non Deposit taking - Systemically Important - Core Investment Company (CIC) and
- The above financial results of the Company have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 "Interim Financial Reporting" ("Ind AS 34"), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 (the "Act"), and other recognized accounting practices generally accepted in India and are in compliance with Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the "Listing Regulations"). Any applicable guidance/ clarifications/ directions issued by the RBI or other regulators are implemented as and when they are issued/ applicable.
- The financial results for the three months ended June 30, 2024 have been reviewed by the Audit Committee at its meeting held on July 17, 2024, and approved by the Board of Directors at its meeting held on July 18, 2024.
- The Board of Directors of Tata Motors Finance Limited ("the Company"/"TMFL") at its meeting held on June 4, 2024, approved a Scheme of Arrangement for amalgamation of the Company with and into Tata Capital Limited (TCL) and their respective shareholders ("the Scheme"), under Sections 230 to 232 read with Section 52 and Section 66 and other applicable provisions of the Companies Act. 2013 and the Rules made the reunder The Scheme will become effective from the Appointed Date i.e. April 1, 2024 upon fulfilment of all the conditions set out in the Scheme including approval of the Scheme by the Reserve Bank of India and National Company Law Tribunal ("NCLT") and upon the receipt of other applicable regulatory approvals. Upon the Scheme becoming effective:
 - (i) The entire business of the Company including all the assets, liabilities and undertakings of the Company will stand transferred and vested in TCL and thereafter TCL will carry on all the business activities undertaken by TMFL.
 - (ii) From the Appointed Date till the effective date, the business carried on by the Company shall be deemed to have been carried on for and on behalf of and in trust for TCL.
 - (iii) Equity shares of TCL would be issued to equity shareholders of the Company as per the share exchange ratio determined based on the Valuation Reports and the Fairness Opinions obtained by the Company
- (iv) The holders of Non-Convertible Debentures (NCDs) of the Company will become the holders of NCDs of TCL on the same terms, including the coupon rate, tenure, redemption price, quantum, nature o security, adequately safeguarding the interest of the NCD holders"
- Name of the Company has been changed to Tata Motors Finance Limited from Tata Motors Finance Solutions Limited w.e.f. October 26, 2023.
- The Company is primarily engaged in the business of financing and the operations being only in India, the disclosure requirements of Ind AS - 108 Segment Reporting are not applicable
- The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com), BSE Limited (www. besindia.com) and the website of the Company (www.tmf.co.in)

For TATA MOTORS FINANCE LIMITED (FORMERLY KNOWN AS TATA MOTORS FINANCE SOLUTIONS LIMITED)

Place: Mumbai Date: July 18, 2024

Date: 20.07.2024

Samrat Gupta Managing Director & CEO (DIN - 07071479)



IDFC FIRST Bank Limited (Formerly known as IDFC Bank Ltd) | CIN : L65110TN2014PLC097792

Chennai- 600031. Tel: +91 44 4564 4000 | Fax: +91 44 4564 4022

APPENDIX- IV-A [See proviso to rule 8 (6) & 9 (1)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) & 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s), Co-Borrower (s) and Guarantor (s) as per column (iii) that the below described immovable properties as per column (iv

(v)

mortgaged/charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorised Officer of Formerly known as IDFC Bank Ltd. will be sold on "As is where is". "As is what is", and "Whatever there is" as described hereunder, for the recovery of amount due to IDFC FIRST Bank Limited (Formerly known as IDFC Bank Ltd) from Borrower (s) and Co-Borrower (s) as per column (i). For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided on IDFC FIRST Bank website i.e. **www.idfcfirstbank.com**

S. NO	(i) Demand Notice Date and Amount	(ii) Agreement ID	(iii) Name of Borrower (s), Co-Borrower (s) and Guarantor (s)	(iv) MORTGAGED PROPERTY ADDRESS	(v) Reserve Price Amount	(vi) EMD Amount	(vii) Date and Time of Auction	(viii) Date and Time of EMD Auction	(ix) Date and time of Inspection	(x) Authorized Officer Name & Contact Number
1	INR 1015770.66/- Demand Notice dated: 25-May-2021	25848779	Kute	All That Piece And Parcel Of Flat No.002, Ground Floor, Admeasuring 520 Sq.Ft.(Built Up Area) In The Building Known As Mauli Krupa Sadan, Built On The Property Bearing Survey No.35, Hissa No.7, Lying, Being And Situated At Village-Sagaon, Tal.Kalyan, District.Thane Within The Registration District Thane, Sub-Registration District Kalyan And Within The Limits Of Kalyan Dombivli Municipal Corporation/ Grampanchayat Sagaon And Bounded As Under:- East: Open Plot, West: Riddhi Siddhi Building, North: Keshav Patil Building & South: Building.		INR 132269.76/-	07-Aug- 2024 11.00 AM to 1.00 PM	06-Aug-2024 10.00 AM to 5.00 PM	01-Aug- 2024 10:00 AM To 4:00 PM	Name- Mohit Mishra Contact Number- 7045066414 Name- Hareesh Gowda Contact Number- 9594597555
2	INR 1996913.76/- Demand Notice dated: 06-Jul-2021	25848850	Raj Gaurav Singh & Umesh Prakash Singh	All That Part And Parcel Of The Flat Bearing No.101 Admeasuring 510 Sq.Ft Built Up Area Upon First Floor In The Building Known As Shiv Sai Apartment Constucted Upon Survey No.105 Hissa No.8,9,10 Situated At Revenue Village Purna, Post Kalher, Taluka Bhiwandi, Dist.Thane And Within The Limits Of Sub-Register Of Assurance Bhiwandi And Bounded As Under-East: Dilip Saray Property, West: Road, North: Internal Road & South: Shiv Mamndir	838350.00/-	INR 83835.00/-	07-Aug- 2024 11.00 AM to 1.00 PM	06-Aug-2024 10.00 AM to 5.00 PM	01-Aug- 2024 10:00 AM To 4:00 PM	Name- Mohit Mishra Contact Number- 7045066414 Name- Hareesh Gowda Contact Number- 9594597555
3	INR 7810438.00/- Demand Notice dated: 14-May-2021	10048454150	Nidhi Tiffin	All That Piece And Parcel Of Flat No. 904, Type A, Shiv Emrald Wadhwa Rhodesia Complex, Kamatghar, Constructed On Survey No. 158, Hissa No. 9(P) Situated At Revenue Village Kamatghar, Mankholi–Anjurphata Road, Bhiwandi, Thane, Maharashtra, Admeasuring 1300 Sq. Ft. (Super Built Up Area), And Bounded As:- East: Open Ground, South: Internal Road/Slum, West: Internal Road & North: Open Plot	INR 5196150.00/-	INR 519615.00/-	07-Aug- 2024 11.00 AM to 1.00 PM	06-Aug-2024 10.00 AM to 5.00 PM	01-Aug- 2024 10:00 AM To 4:00 PM	Name- Mohit Mishra Contact Number- 7045066414 Name- Hareesh Gowda Contact Number- 9594597555
4	INR 7705039.00/- Demand Notice dated: 24-Dec-2021	10045217939	Kesharwani & Deepmala Kesharwani	All That Piece And Parcel Of Apartmetn No. 902, Admeasuring 65.47 Sq. Mtr. (Carpet Area), On 9Th Floor, In The Building Known As Shiv Emrald, In Phase-1, Of The Complex Known As Wadhwa Rhodesia, Constructed On Survey No. 158, Hissa No. 9[P], Lying, Being And Situate At Revenue Village Kamatghar, Tal. Bhiwandi, Dist. Thane, Within the Limits Of Bhiwandi Nizampur City Municipal, Corporation And Wihtin The Limits Of Registration District Thane And Sub-Registration District Bhiwandi And Survey No. 158 Hissa No. 9[P] Bounded As:East: Open Ground, West: Road, North: Road & South: Road		INR 428490.00/-	07-Aug- 2024 11.00 AM to 1.00 PM	06-Aug-2024 10.00 AM to 5.00 PM	01-Aug- 2024 10:00 AM To 4:00 PM	Name- Mohit Mishra Contact Number- 7045066414 Name- Hareesh Gowda Contact Number- 9594597555
5	INR 44488920.76/- Demand Notice dated: 16-Apr-2019	13040476		Office No A/403, Trade Square, Mehara Comp., Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai- 400072	INR 24882000.00/-	INR 2488200.00/-	28-Aug- 2024 11.00 AM to 1.00 PM	27-Aug-2024 10.00 AM to 5.00 PM	20-Aug- 2024 10:00 AM To 4:00 PM	Name- Mohit Mishra Contact Number- 7045066414 Name- Hareesh Gowda Contact Number-

Authorized Officer

Email: irp.pa

PUBLIC ANNOUNCEMENT FOR NOT READILY REALIZABLE ASSETS UNDER IBC, 2016 The Assets of Corporate Debtor is being offered on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS BASIS, WHATEVER THERE IS AND WITHOUT RECOUSE BASIS". Offers are invited from Investors for Not Readily Realizable Assets ("NRRA") under Regulation 37A of The IBB Liquidation Process Regulations, 2016.

Details of Assets offered are as under

I	Particulars	Remarks				
ı	5.54% equity stake held by Corporate Debtor	Interested parties may submit the				
ı	in Trishakti Power Private Limited.	offers to the undersigned latest by 1				
ı	Assignment of Not Readily Realisable Asset	August 2024				
ı	of Avoidance Application filed u/s 66 of the					
ı	Code - INR 1,260.20 Crores					

Note: The detailed Terms & Conditions, Bid Document, Declaration & other details shall be provided upon receipt of mail from the interested bidder on irr.parekh@gmail.com. The Assignment/Transfer will be subject to the provisions of the IBC 2016, Regulati

nade thereunder and the Process docum In case of any clarifications, please contact the undersigned at irp.parekh@gmail.com Date: 20th July 2024

> Liquidator of Parekh Aluminex Limited Reg. No. IBBI/IPA-001/IP-P00017/2016-17/10041 Authorization for Assignment valid till 27th November 2024 Address: 106, 1st Floor, Kanakia Atrium 2, Cross Road A, Behind Courtyard Marriott, Chakala, Andheri East, Mumbai - 400093 Email: <u>irp.parekh@gmail.com</u>



KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED CIN: L45203MH2008PLC178061

Registered office: Oriental House, 7 Jamshedji Tata Road. Churchqate. Mumbai- 400 020 Email: headoffice@kesarinfra.com; Ph: (+91-22) 22042396 / 22851737 Website: www.kesarinfra.com

NOTICE

TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) AUTHORITY

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of section 124(5) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund ("IEPF") Authority Accounting Audit Transfer and Refund) Rules 2016 ("the Rules") as amended the fina dividend for the financial year 2016-17, which remained unclaimed for the period of seven years will be credited to IEPE on 19th October, 2024. The corresponding shares on which dividend remained unclaimed for seven consecutive years will also be transferred as pe rocedure set out in the Rules.

Individual communication has already been sent to concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF. As per aforesaid rules, the full details of such shareholders are uploaded on the website of the Company viz. www.kesarinfra.com. Kindly note that all future benefits, dividend arising on such shares would also be credited to IEPF. In this connection, please note the following:

- If the equity shares are held in physical form: Duplicate share certificate will be issued 8 transferred to IEPF. The Original Share certificate in your name(s) and held by you, will automatically stand cancelled.
-) If the equity shares are held in demat mode; your demat account will be debited for the shares liable to be transferred to IEPF

Please note that due date for claiming dividend for the financial year 2016-2017 is 19th October, 2024. In case no valid claim in respect of un-claimed dividend is received from the shareholders by the said due date, the Company shall, with view to complying with the requirement set out in the rules, transfer the shares to IEPF Authority without any further notice. Please also note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF. The concerned members can however claim their shares from IEPF Authority in accordance with the procedure and on submissi of such documents as specified under the rules.

For any queries on the above matters, the shareholders are requested to contact the ompany's Registrar & Share Transfer Agent viz., Link Intime India Pvt Ltd, C-101, 247 Park L.B.S. Marg. Vikhroli (West), Mumbai- 400 083. Tel: 2851 5606/ 5644: email Rnt.helpdesk@linkintime.co.in: Web: http://www.linkintime.com

For Kesar Terminals & Infrastructure Limited

Date: 19.07.2024 Harsh Kilachand Executive Chairman DIN: 00294835 Place: Mumbai

मराठी मनाचा

www.navshakti.co.in

Sd/-

उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर

शहर अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे कार्यालय ई-निविदा क्र. ६९ (२०२४-२५)

उल्हासनगर महानगरपालिका शहरामधील खाली नमुद कामे योग्य वर्गातील ठेकेदाराकडून निविदा प्रणाली पध्दतीनुसार महानगरपालिकेच्या अटी व शर्तीस अधिन राहन दिनांक २०/०७/२०२४ रोजी निविदा मागविण्याकरिता प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर निविदा प्रणालीबाबत इतर आवश्यक माहिती https://mahatenders.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

अ.	निविदा क्रमांक	कामाचे नाव	निविदा रक्कम	इसारा	कालावधी	वर्गवारी
क्र.			(जी.एस.टी. आणि	रक्कम		
			टी.पी.ए. वगळून			
		उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत एकूण ३ कामे करण्याबाबत.				
	उमपा/साबांवि/	१. उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील क्र. १५ भंडारी व्हिला ते गोपी अंडेवाल्यापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे व नाला बनविणे.			२४०	
०१	नोटीस/२०२४- २५/०१-०१	२. उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग क्र. १५ आर.जी.एच. स्कुल जवळील भाजी मंडईचे नुतनीकरण करणे.	१,३३,६५,०००/-	१,३३,६५०	दिवस	NA
		३. उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र. १५ वाल्मिक नगर व्ही.ट.सी. मैदान जवळील महिलांसाठी शौचालय बांधणे.				

सदर निविदा प्रणालीबाबत इतर आवश्यक माहिती <u>https://mahatenders.gov.in/</u> या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे

कार्यकारी अभियंता (साबांवि) उल्हासनगर महानगरपालिक

सही /

Onward Technologies Limited CIN: L28920MH1991PLC062542 Regd.Office: Sterling Center, 2nd Floor,

जा.क्र. उ.म.पा./पीआरओ/२५३/२०२४

दिनांक १९/०७/२०२४

Dr. A.B. Road, Worli, Mumbai - 400018 Website: www.onwardgroup.com Email: investors@onwardgroup.com Tel: +91 22 2492 6570



Quarter ended Year ended March 31. March 31 Particulars 1 4 1 Unaudited Refer Note 4 (Unaudited (Audited) 47,239.17 Total income from operations (net) for the period 11,759.73 11,844.35 11,962.46 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 1,349.58 4,515.70 968.12 900.52 968.12 900.52 1,349.58 4,515.70 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 708.77 668.14 1.088.07 3.391.77 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) 688.25 667.44 1.124.77 3.420.85 Paid up Equity share capital (Face value ₹ 10 each) 2.257.92 2,251.96 2.237.08 2,251.96 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet 18,461.27 Earnings per share (of ₹ 10 each) (for Continuing and discontinued operations) -

a) Basic (In ₹)

b) Diluted (In ₹

Particulars

I. The Statement has been reviewed by Members of the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on July 19, 2024. The statutory auditors have issued an unmodified review opinion on these results. This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and rules amended from time to time.

3.14

Quarter ended June 30,

8,954.92

2.97

4.87

15.13

14.81

- 2. The consolidated financial results include the results of Onward Technologies Limited (the "Holding company") and its subsidiaries viz. OT Park Private Limited (India), Onward Technologies Inc. (USA), Onward Technologies GmbH (Germany), Onward Technologies B.V. (Netherland) and Onward Technologies Canada Inc. (Canada) (together referred
- 3. During the period ended June 30, 2024, 59,600 shares of INR 10 each fully paid up were allotted upon exercise of vested stock options under the ESOP schemes, which results in an increase in paid up share capital by INR 5.96 lakhs and securities premium by INR 154.35 lakhs.
- 4. The figures for the quarter ended March 31, 2024 are balancing figure between the audited figures for the year ended March 31, 2024 and the published unaudited year-to date figures for nine months ended December 31, 2023.
- 5. During the previous year ended March 31, 2024, the Company has changed its accounting policy for presentation of government grants related to research and development expenditure credit which are directly linked to employee benefit expenses. The Company previously accounted for government grants separately under 'Other Income', and in the previous year ended March 31, 2024, such government grants are presented net of employee benefit expenses which results in reliable and relevant presentation of the financial statements. Accordingly, the changes have also been made in the quarter ended June 30, 2023. However, this change does not result in any impact on profit for that period (including basic/ diluted earnings per share) and on the opening retained earnings as at April 1, 2023. (₹ in Lakhs

Decrease in Other Income (A)	220.24			
Decrease in Employee Benefit Expenses (B)	220.24			
The key data relating to Standalone Financial results are as under:				(₹ in Lakhs)
		Quarter ended		Year ended
Particulars	June 30, 2024 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	June 30, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)

1,019.29 806.55 889.26 3,724.77 761.10 2,773.10 602.15 663.29 For and on behalf of the Board of Directors of Onward Technologies Limited

8,449.14

34,595.20

8,918.43

Jigar Mehta Managing Director DIN:- 06829197

Place: Mumbai Date: July 19, 2024

Profit before Tax

Profit after Tax

Turnover (Revenue from operations

IDFC FIRST Bank Limited

(Formerly known as IDFC Bank Ltd



7.4 quake rattles Chile

A magnitude 7.4 earthquake hit Chile near its border with Argentina late Thursday, according to the US Geological Survey. There were no immediate reports of injuries or major damages. The quake's epicenter was 45 kilometers east-southeast of San Pedro de Atacama and had a depth of 117 kilometers, according to the USGS. President Gabriel Boric stated that there were "no reports of injuries or serious damages.

US reporter sentenced to 16 years in jail

Wall Street Journal reporter Evan Gershkovich was convicted Friday of espionage and sentenced to 16 years in a maximumsecurity prison on charges of espionage. Closing arguments took place behind closed doors at the trial, where Gershkovich did not admit any guilt, according to the court's press service. Prosecutors requested an 18-year sentence, but the judge opted for a shorter term. Gershkovich was arrested March 29, 2023, while on a reporting trip to Yekaterinburg. Authorities claimed, without offering any evidence, that he was gathering information for the US.

S Korea restarts broadcasts

South Korea said Friday it had restarted blasting propaganda broadcasts into North Korea to retaliate against the North's latest round of trash-carrying balloon launches. South Korea's Joint Chiefs of Staff said that it used frontline loudspeakers to blare anti-Pyongyang broadcasts over the border between Thursday evening and Friday morning.

Bangladesh quota war: News channels off air

Agencies

Police in Bangladesh's capital on Friday banned all public rallies and processions indefinitely after the deadliest day of ongoing student protests against quotas for government jobs so far saw government buildings torched by demonstrators and the imposition of a nationwide internet blackout. Telecoms links were widely disrupted with television news channels going off the

This week's unrest has killed several people. The AFP news agency reported at least 39 people dead, including 32 on Thursday alone, with the toll expected to rise after reports of clashes in nearly half of the country's 64 districts.

Students took to the streets again on Friday ahead of progovernment counter-demonstrations slated to begin after midday prayers in the

Muslim-majority nation. Police in the capital, Dhaka, took the drastic step of banning all public gatherings for the day – a first since protests began – in an effort to forestall another day of vi-

Sparked by student anger against the quotas, the protests are also being fuelled by economic woes, such as high inflation, growing unemployment and shrinking reserves of foreign exchange.

PLUS POINTS | A person of colour, a woman, a younger leader

Dems believe in Harris, say polls

Amid reports that President Joe Biden has been more open in recent days to hearing arguments that he should step aside as the Democratic presidential candidate, a new poll from the AP-NORC Center for Public Affairs Research found that about six in 10 Democrats believe his Vice-President Kamala Harris would do a good job in the top slot. About two in 10 Democrats don't believe she would, and another two in 10 say they don't know enough

Since Biden's debate debacle on June 27, many Democrats have privately and even openly looked to Harris to step in and succeed Biden as the party's presidential nominee, believing she has a better chance



against GOP nominee Donald Trump. For her part, Harris has remained completely loyal to Biden, being one of his toughest defenders in the aftermath of the disastrous debate performance.

Oakley Graham, a Democrat in Greenwood, Missouri, said, "I know he's got unfinished

business," Graham, 30, said of Biden. "But it would be nice to see a person of colour, a woman, somebody younger to step up and to lead that charge. I would hope that that would inspire a younger generation to be more engaged.'

Black adults -- a key contingent of the Democrats' coalirelatively more favorable to Biden than others — are more likely than Americans overall to say that Harris would do well.

As for Americans more broadly, they are more skeptical of how Harris would perform in the Oval Office. Only about three in 10 US adults overall say Harris would do well as president. About half say Harris would not do a good job in the role, and two in 10 say they don't know enough to

Harris' favorability rating is similar to Biden's, but the share of Americans who have an unfavorable opinion of her is somewhat lower. The poll showed that about four in 10 adults have a favorable opinion of Harris, while about half have an unfavorable opinion. There negative view of Biden: approximately six in 10. About one in 10 Americans say they don't know enough to have an opinion of Harris, whereas nearly everyone has an opinion on Biden.

About three-quarters of Democrats have a positive view of Harris, which is in line with how Democrats view Biden. Seven in 10 have a favorable view of him.

Shannon Bailey, a Democrat who lives in Tampa, praised Biden's accomplishments as President and said he'll be "remembered fondly." But she had a more favorable view of Harris than she does the incumbent president because, in Bailey's view, the Vice-President appears more "capable of handling the taxing nature of

'Israel's presence in Palestinian land illegal'



THE HAGUE

The top U.N. court ruled Friday that Israel's presence in the Palestinian occupied territories is "unlawful" and called on it to end. pointing to the building and expansion of Israeli settlements in the West Bank, and east Jerusalem, its annexation and imposition of permanent control over lands and discriminatory policies against Palestinians.

The International Court of Justice (ICJ) was issuing a non-binding opinion on the legality of

sought for a Palestinian state, and the ruling is likely to have more effect on international opinion than it will on Israeli policies.

The court's panel of 15 judges said Israel has abused its status as the occupying power in the West Bank and east Jerusalem by carrying out policies of annexing territory, imposing permanent control and building settlements.

It said such acts render "Israel's presence in the occupied Palestinian territory unlawful' and should be ended as "rapidly

I stand by the grace of God: Trump

Agencies

After a tumultuous few weeks that have upended American politics, **Donald Trump** pitched a message of unity and strength as he accepted the Republican presidential nomination for the third time on Thursday night.

His name was written in giant lights behind him as he strode on stage. But after that bombastic introduction, the former president seemed relatively subdued as he spoke - often veering off-script - to the Republican faithful for more than 90 minutes.

Trump began his speech by recounting his experience of last Saturday's attack. "As you already know, the assassin's bullet came within a quarter of an inch of taking my life," Trump told the assembled Republican delegates. He said, "I stand before you in this arena only by the grace of Almighty God. Many people say it was a providential moment." He credited the crowd at the rally in Butler, Pennsylvania, for not panicking and causing a stampede. Although his speech contained sharp criticism of President Joe Biden's policies on several fronts.

Trump made just one direct mention of his rival's name, calling him one of the worst

Borrower) Smt.Shanti Bai (Co-



presidents in history, as he frequently does at rallies. "The damage he has done to this country is unthinkable," he said, "just unthinkable."

Trump pledged to build the rest of the southern border wall, "most of which I have al-

Loan Agreement No. / Name of the Borrower/ Co Borrower/Guarantor

LXSAG00316-170039888

Pravin Rambharose Goswani & Arati Pravin Goswami

MOTILAL OSWAL

ready built". That claim isn't accurate, with fewer than 500 miles constructed during his first term. He also painted a picture of massive inflation, saying "groceries are up 50%, gasoline is up 60 to 70%, mortgage rates have quadrupled".

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY/IES)

(UNDER RULE 8 (1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002)

ection (4) of section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date mentioned hereunde

Date of

Taken

16-07-2024

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the Charge of Motilal Oswal Home Finance Limited for an amount mentioned herein above and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Sd/Place: Madhya Pradesh

Authorized Officer

Motilal Oswal Home Finance Limited

3.8 mn Hindus largest minority in Pakistan

PTI /ISLAMABAD

Description of the Immovable Property

House Part On No.B-579,P.H.No.-22/33, Ward No. 14,Near Mpeb Powar House Mata Mandir, Raam Ward

ehsil-Garhakota Dist.-Sagar, Madhya Pradesh - 470232

Authorized Officer

The population of Hindus in Pakistan increased from 3.5 million in 2017 to 3.8 million in 2023 to make it the largest minority community in the Islamic nation, according to the official data of last year's census. The Pakistan Bureau of Statistics (PBS) released results of the 7th Population and Housing Census 2023 on Thursday, the Dawn newspaper reported. The country's total population in 2023 stood at 240,458,089. It showed that the share of Muslims in the total population decreased slightly from 96.47 per cent in 2017 to 96.35 per cent in 2023, while the population of all

major religious minorities increased in the past six years.

WEST CENTRAL RAILWAY

Open Tender Mechanical Branch Single Packet System)NIT No:-JBP-M Tender-16-2024, Dated 16.07.2024 -Tender on behalf of the President of India acting through Sr. Divisional Mechanical Engineer (Chg.)/ Divisional Railway Manager Mechanical), West Central Railway, labalpur for the following works: NIT No. & Date: JBP-M-Tender-16-2024, Dated: 16.07.2024, Name of work with location: Transporttation of 02 Nos. NG Diesel Engine from Dholpur to Jabalpur Division nclusive of loading and unloading or period of 60 days., Approx cost of the work: Rs 499998.00, Earnest Money to be deposited: Rs 0000.00, Completion Period: 60 Days, Last date & Time for submission of tender (upto 11.00 Regd. Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opp. Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025, CS: 8291889898 Website: www.motilaloswalhf.com, Email: hfquery@motilaloswal.com hrs): 07.08.2024 11:00Hrs, Date & Time for opening of tender: 07/08/2024 11:30Hrs. The complete formation of the above E-tenders is available in website https:// Whereas the undersigned being the authorized officer of Motilal Oswal Home Finance Limited, (Formally known as Aspire Home Finance Corporation Ltd), under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002), and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, reps.gov.in and also placed on the notice board of the Divisional 2002 issued Demand Notice dated mentioned hereunder calling upon the following borrowers to repay the amount mentioned in the ailway Manager (Mech) office of West Central Railway Jabalpur. The following borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the following borrowers and the public in genera Tenders other than in the form of ethat undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under sub-

> above tenders.
> DRM (Mech.), WCR, Jabalpur 🔿 स्वच्छ भारत अभियान

bid shall not be accepted against

KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED

CIN: L45203MH2008PLC178061 Email: headoffice@kesarinfra.com; Ph: (+91-22) 22042396 / 22851737 Website: www.kesarinfra.com

NOTICE

TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) AUTHORITY

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of section 124(5) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund("IEPF") Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended, the final dividend for the financial year 2016-17, which remained unclaimed for the period of seven years will be credited to IEPF on 19th October, 2024. The corresponding shares on which vidend remained unclaimed for seven consecutive years will also be transferred as pe rocedure set out in the Rules.

ndividual communication has already been sent to concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF. As per aforesaid rules, the full details of such shareholders re uploaded on the website of the Company viz. www.kesarinfra.com. Kindly note that all uture benefits, dividend arising on such shares would also be credited to IEPF. In this onnection, please note the following:

If the equity shares are held in physical form: Duplicate share certificate will be issued & transferred to IEPF. The Original Share certificate in your name(s) and held by you, will

If the equity shares are held in demat mode: your demat account will be debited for the shares liable to be transferred to IEPF.

lease note that due date for claiming dividend for the financial year 2016-2017 is 19th October, 2024. In case no valid claim in respect of un-claimed dividend is received rom the shareholders by the said due date, the Company shall, with view to complying with he requirement set out in the rules, transfer the shares to IEPF Authority without any further notice. Please also note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed lividend amount and shares transferred to IEPF. The concerned members can however claim their shares from IEPF Authority in accordance with the procedure and on submission of such documents as specified under the rules.

or any queries on the above matters, the shareholders are requested to contact the Company's Registrar & Share Transfer Agent viz., Link Intime India Pvt Ltd, C-101, 247 Park L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai- 400 083. Tel: 2851 5606/ 5644: email:

Date: 19.07.2024

Harsh Kilachand Executive Chairman DIN: 00294835

AU SMALL FINANCE BANK LIMITED (A Scheduled Commercial Bank) Regd. Office: 19-A, Dhuleshwar Garden, Ajmer Road, Jaipur - 302001 (CIN:L36911RJ1996PLC011381)

APPENDIX IV [SEE RULE 8(I)] POSSESSION NOTICE Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest [Act, 2002 (54 of 2002)] and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of $the Security Interest (Enforcement) \, Rules, 2002 \, is sued \, demand \, notice on the date as mentioned below calling upon the borrowers to repay the amount mentioned in the account of the properties of the pr$

otice being also mentioned hereunder within 60 days from the date of receipt of the said notice.

Date of Demand

Outstanding

24-05-2019 for Rs. 1083329/-

said notice within 60 days from the date of receipt of the said notice as per the details given in below table: 13(2) Notice Date of Name of Borrower/Co-Borrower/ **Description of Mortgaged Property** Mortgagor/Guarantor/Loan A/c No. Date & Amount 14-Dec-23 ₹7,14,360/-(Loan A/C No.) L9001060128075273 All That Part And Parcel Of Residential/Commercial Property Laxmi Kirana Store & Aata Chaki Rs. Seven Lac Fourteen Thousand Land / Building / Structure And Fixtures Property Situated At (Borrower), Smt.Manisha Bai (Co-Three Hundred Sixty Only as on P.H No 115, Hno 24 2, Vill Maanda Kheda, Dist-Rajgarh, MP Borrower), Gopal Singh Sondhiya (Co-11-Dec-23 Admeasuring 3800 Sqft. East: Local Way West: Land Of Borrower) Smt. Hari Singh (Co-Jagdish North: Land Of Seller South: House Of Anar Singh

Borrower) Smt. Hokam Bai (Co-Borrower) 12-Jan-24 ₹ 3.33.649/-All That Part And Parcel Of Residential/Commercial Property (Loan A/C No.) L9001060114335076, Rs. Three Lac Thirty-Three Ramesh Kumar (Borrower), Smt.Kamla Land / Building / Structure And Fixtures Property Situated At Thousand Six Hundred Forty-Bai (Co-Borrower), Survey No- 277/2, Ph No- 49, Ward No- 02, Shivaji Ward, Vill-Nine Only as on 10-Jan-24 Suthaliya, Tehsil- Biaora, Dist- Rajgarh, Madhya Pradesh Admeasuring 700 Sqft. East: Road West: Land Of Om North Plot Of Bhanvaribai South: Rest Land Of Seller (Loan A/C No.) L9001060124058330, 12-Apr-24 ₹ 14,88,130/-All That Part And Parcel Of Residential/Commercial Property 15-Jul-24 Manoj Kumar Thakur (Borrower), Rs. Fourteen Lac Eighty-Eight Land / Building / Structure And Fixtures Property Situated At Municipal Corporation P H N 06 Ward 06 Survey No 192 42 1 Smt.Archana (Co-Borrower), Thousand One Hundred Thirty Only as on 12-Apr-24 Shakti Nagar, Dist-Raisen Badi, MP Admeasuring 13.94 Sqyds 12-Apr-24 ₹4,66,814/-(Loan A/C No.) L9001060830950142, All That Part And Parcel Of Residential/Commercial Property 15-Jul-24 Chouhan Tea Stall (Borrower). Rs. Four Lac Sixty-Six Thousand Land / Building / Structure And Fixtures Property Situated At-P H No- 06, Survey No- 192/42/1, Ward No 6, Vill & Tehsil-Smt.Archana (Co-Borrower), Manoi Eight Hundred Fourteen Only Badi, Dist- Raisen, Madhya Pradesh Admeasuring 2240 Sq.Ft Kumar Thakur (Co-Borrower) as on 12-Apr-24 East: Plot Of Kanta Namdev West: Rasta North: Plot Of Rajendra Singh South: Plot Sold By Seller To Gambhir Singh (Loan A/C No.) L9001060125015831, 12-Apr-24 ₹3,41,867/-All That Part And Parcel Of Residential/Commercial Property 15-Jul-24 Sanjay Kirana Store (Borrower), Sanjay Rs. Three Lac Forty-One Thousand Land / Building / Structure And Fixtures Property Situated At-Jain (Co-Borrower), Smt.Rajni Jain Eight Hundred Sixty-Seven Only Ph No 17, Ward No 11, Village & Th- Udaipura, District-(Co-Borrower) as on 12-Apr-24 Raisen, MP Admeasuring 255 Sq.Ft East: H/O 'Prabeed West Road North: H/O Ram Singh South: H/O Kalpna (Loan A/C No.) L9001060126124322, 15-Feb-24 ₹ 3,34,079/-All That Part And Parcel Of Residential/Commercial Property 18-Jul-24 Sondhiya Boot House (Borrower), Rs. Three Lac Thirty-Four Land / Building / Structure And Fixtures Property Situated At Smt.Lilabai (Co-Borrower), Sadaram Thousand Seventy-Nine Only Plot No 10, P H No 109, Gram Panchayat Aamdor, Vill-Tuakhedi, Th- Suthalia, Dist- Rajgarh, Madhya Pradesh (Co-Borrower) Ramkaran (Coas on 12-Feb-24 Borrower) Arjun Singh (Co-Borrower) Admeasuring 2640 Sq.Ft. East: Way 25 West: Own Land North: Own Land South: Road (Loan A/C No.) L9001060133808352, 15-Apr-24 ₹ 6.55,919/-All That Part And Parcel Of Residential/Commercial Property 18-Jul-24 lyoti Tent House (Borrower), Rs. Six Lac Fifty-Five Thousand Land / Building / Structure And Fixtures Property Sittuated At-Smt.Soram Bai (Co-Borrower), Dinesh Nine Hundred Nineteen Only Survey No. 225/1 Mese, P H No- 127, House No.- 94, Gram-Morchakedi, Ra. Ni. M. Parsuliya, Tehsil- Biaora, Distt- Rajgarh, Dangi (Co-Borrower) as on 12-Apr-24 Madhya Pradesh Admeasuring 3688 Sq. Ft. East: Agriculture Land Of Owner West: Vill Local Way North: Dev Sthan South: Agriculture Land Of Dulichand Dangi (Loan A/C No.) L9001060136342239. 15-Apr-24 ₹ 10.63.932/-All That Part And Parcel Of Residential/Commercial Property 18-Jul-24 Shree Shyam Kirana & Dairy and / Building / Structure And Fixtures Property Sittuated At Rs. Ten Lac Sixty-Three Thousand (Borrower), Dilip Sondhiya (Co-Nine Hundred Thirty-Two Only House No. 03, Ph. No.41, Ward No. 01, Gram - Lalyatalai, Borrower), Hari Singh Soundhiya (Coas on 12-Apr-24 Tehsil- Rajgarh, Gram Panchayat - Khedi, Distt- Rajgarh,

The borrower having failed to repay the amount, therefore notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein above mentioned table in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said [Act 2002] read with Rule 8 of the said rule on the date mentioned in the above table.

Madhya Pradesh Admeasuring 312.63 Sq. Mtr.

"The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets." The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the AU Small Finance Bank Limited (A Scheduled Commercial Bank) for the amount and interest thereon mentioned in the

above table. Date : 19/07/2024 Place : Bhopal Authorised Officer AU Small Finance Bank Limited

KOTAK MAHINDRA BANK LTD. PUBLIC NOTICE FOR E-AUCTION CUM SALE
Registered office 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051
Corporate Office: Kotak Infinity, Zone-II, 4th Floor, Bldg. No.21, Infinity Park, Off. W.E. Highway, Goregaon, Mumbai - 400 097: Branch/Regional Office: Kotak Mahindra Bank Ltd, Plot No. 4, Manya Imperial 4TH Floor near ISBT Bhopal 462026 (MP)

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower/Co-Borrower/Guarantor that the below described immovable property mortgaged to the Kotak Mahindra Bank Ltd and the Physical Possession of which has been taken by the Authorized Officer of Kotak Mahindra Bank Ltd, and will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" basis, offers are invited to submit online through the Web Portal of our e-Auction Service Partner, M/s.C1 India Pvt Ltd i. e. www.c1india.com by the undersigned for sale of the immovable property of which particulars are given below:-

Name of the Borrower(s)	Demand Notice	Description of the	Reserve Price	Date of
/ Guarantor(s) /	Date and Amount	Immovable properties	Rs. 43,63,000/-(Rupees Forty	Inspection of
Mortgagor(s) Loan Account No.	Demand Notice dated 24TH July	All the piece and parcel of the Immovable property being	Three Lakhs Sixty Three Thousand Only) for Property - 1	Immovable properties
RHB742067 (CRN No. 1 8 7 0 5 1 5 2 4) & RHB753159 (CRN No. 212000297) Mr. Harbendra singh Rawat	2019, Rs. 68,10,825.36/- (Rupees Sixty Eight Lakhs ten Thousand Eight Hundred Twenty Five and Thirty Six	House No. 63 Comprising of plot area 1314 sq ft. R.S No.3 and 5 situated at asteria, village pipalia kesho P.H. No. 28, The, Huzur dist. Bhopal (M.P) – Property - 1	Rs. 47,35,000/-(Rupees Forty Seven Lakhs Thirty Five Thousand Only) for Property – 2 Rs. 39,99,700/-(Rupees Thirty Nine Lakhs Ninety Nine Thousand Only) for Property – 3	08/08/2024 11:00 hrs – 12:00 hrs Date/ time of Auction 27/08/2024
60-B, Sector Indrapuri,	Paisa Only) as on 24-	All the piece and parcel of the Immovable property being	Earnest Money Deposit (EMD)	from 11:00 hrs
Infront of, Jubily Gate Bhel Bhopal 462002 Borrower Mrs. Meenal Rawat 60-B, Sector Indrapuri, Infront of, Jubily Gate Bhel Bhopal 462002 Co Borrower	07-2019, under Loan account No. RHB 753159 and CRN No. 212000297 Rs. 22,06,740.41- (Rupees twenty two lakhs six thousand seven hundred forty and forty one paisa only) as on 24-07-2019), under Loan account No. RHB 753159 and CRN No.	House No. 64 Comprising of plot area 2348 sq ft. R.S No.3 and 5 situated at asteria, village pipalia kesho P.H. No. 28, The, Huzur dist. Bhopal (M.P) – Property – 2 All the piece and parcel of the Immovable property being House No. 65 Comprising of plot area 2348 Sq ft. R.S No. 3 and 5 situated at Asteria, village Aipalia Kesho P.H. No. 28, The, Huzur dist. Phopal (M.P.) – Property – 3	Rs. 4,36,300/- (Rupee Four Lakhs Thirty Six Thousand Three Hundred Only) for Property – 1 Rs. 4,73,500/- (Rupees Four Lakhs Seventy Three Thousand Five Hundred Only) for Property – 2 Rs. 3,99,970/- (Rupee Three Lakhs Ninety Nine Thousand Nine Hundred Seventy Only) for Property – 3	to 12:00 hrs

Bid Increase Amount 50,000/- Last Date for Submission of Offers / EMD:- 26/08/2024 till 5.00 pm Important Terms & Conditions of Sale:

(1) The Auction is conducted as per the further Terms and Conditions of the Bid document and as per the procedure set out therein Sidders may go through the website of our E-Auction Service Provider, M/s.C1 India Pvt Ltd i.e. https://www.bankeauctions.com_for bid documents, the details of the secured asset put up for e-Auction and the Bid Form which will be submitted online;

(2) All the intending purchasers/bidders are required to register their name in the Web Portal mentioned above as https://www.bankeauctions.com and generate their User ID and Password in free of cost of their own to participate in the e-Auction on

(3) For any enquiry, information, support, procedure and online training on e-Auction, the prospective bidders may contact the M/s C1 India Pvt Itd Department of our e-Auction Service Partner Mithesh Kumar, through Mobile No.: 7080804466, & E-mail ID: mpcg@c1india.com & support@bankeauctions.com; (4) To the best of knowledge and information of the Authorised officer, there is no encumbrance in the property/ies. However, the

intending bidders may inspect the property and its documents as mentioned above or any other date & time with prior appointment and they should make their own independent inquiries regarding the encumbrance, title of property/ies put on e-Auction and claims/right/dues/affecting the property prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute any commitment or any representation of KMBL. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to KMBL. The Authorised officer/Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/rights/dues;

For participating in the e-Auction, intending purchasers/bidders will have to submit/upload in the Web Portal (https://www.bankeauctions.com) the details of payment of interest-free refundable Earnest Money Deposit (EMD) of the secured asset as mentioned above by way of Demand Draft in favour of 'Kotak Mahindra Bank Limited' payable at Indore along with selfattested copies of the PAN Card, Aadhaar Card, Residence Address Proof, Board Resolutions in case of company and Address Proof

(5) The EMD of all other bidders who did not succeed in the e-Auction will be refunded by KMBL within 72 working hours of the closure of the e-Auction. The EMD will not carry any interest;

The Borrower (s) / Mortgager(s) / Guarantor(s) are hereby given STATUTORY 30 DAYS NOTICE UNDER RULE 6(2), 8(6) & 9(1) OF THE SARFAESI ACT to discharge the liability in full and pay the dues as mentioned above along with upto date interest and expenses with in thirty days from the date of this notice failing which the Secured Asset will be sold as per the terms and conditions mentioned above. In case there is any discrepancy between the publications of sale notice in English and Vernacular newspaper, then in such case the English newspaper will supersede the vernacular newspaper and it shall be considered as the final copy, thus removing the ambiguity. If the borrower/guarantors/mortgagers pays the amount due to Bank, in full before the date of sale, auction is liable to be

For detailed terms and conditions of the sale, contact the Authorized Officer Prashant Satpute @ 9724433999, and Mr. Ashok Motwani @ 9873737351 at above mentioned Regional office of Bank.

Special Instruction: e-Auction shall be conducted by our Service Provider, M/s. C1 India Pvt Ltd. on behalf of Kotak Mahindra Bank Limited (KMBL), on pre-specified date, while the bidders shall be quoting from their own home/offices/ place of their Bid as per their choice above the Reserve Price. Internet connectivity and other paraphernalia requirements shall have to be ensured by bidders themselves. Please note that failure of Internet connectivity (due to any reason whatsoever it may be) shall be sole responsibility of bidders and neither KMBL nor C1 India Pvt Ltd shall be responsible for these unforeseen circumstances. In order to ward-off such contingent situation, bidders are requested to make all the necessary arrangements/ alternatives whatever required so that they are able to circumvent such situation and still be able to participate in the e-Auction successfully. However, it is requested to the Bidder(s) not to wait till the last moment to quote/improve his/her Bid to avoid any such complex situation

Place:- Bhopal M.P Date: 20/07/2024 Sd/- Authorised Officer, Kotak Mahindra Bank Ltd.

आणि म्हणून ज्या कोण्या व्यक्तिचा/व्यक्तिंचा त्या यनिटवर अधिकार, मालकी, हक्क, शेअर, संबंध असेल/किंवा त्या युनिटांवर ज्या कुणा व्यक्तिकडे गहाण असतील किंवा ज्या कोणाचा त्या यनिटांवर हक्क असेल किंवा त्या यनिटांवर ज्या कोणी दिर्घ मदतीने भाडेपट्टीवर घेतलेले असेल किंवा त्या युनिटांवर ज्या कोणाचा वहिवाटीचा हक्क असेल, ज्या कोणाचा त्या युनिटांवर बोजा असेल, कुठल्याही प्रकाराने त्या यक्तिने ही जाहीर नोटीस प्रसूत झालेल्या दिवसापासून ५ दिवसाच्या आंत संबंधित साहाय्यक दस्तऐवजा सह नला लिखीत हरकत पाठवावी . आणि सदरील रूमवाबत कुणाकडूनही अशा प्रकारची हरकत मला जर कुणीही पाठविली नाही तर माझे वरील अशिल हे गृहीत धरतील की, त्या यूनिटांवर कुणाचाही कसल्याही प्रकारे बोजा नाही व सदरी त्या युनिटांची पुढील कार्यवाही करण्यास मक्त राहतील • दिनांक ៖ २० जुलै, २०२४

सही रूपाली देवगुडे - शिंदे वकील

न्म नं .५, पहिला माळा, सरस्वती को – ऑ . हौसिंग सोसायटी लि., नेताजी सुभाष रोड, जोशी वाडी, मुलुंड (पश्चिम) मुंबई - ४०० ०८० .

जाहार नोटांस

वासुदेव लक्ष्मी सहकारी गृहनिर्माण संस्था, सत्कार हॉटेलच्यावर, केळकर रोड, रामनगर, डोंबिवली (पूर्व) ह्या सोसायटीमध्ये सौ. सुप्रिया अशोक मराठे, फ्लॅट क्र. २०५ च्या भागधारक असून त्यांचे मूळ भागपत्र क्र. २६, भाग क्र. १२६ ते १३० (पाच फक्त) रु. ५०/- प्रत्येकी गहाळ झाल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली आहे. त्याबाबतची लेखी तवकार वक. ०७२२/२०२४, दि. ०२.०७.२०२४, रामनगर पोलीस स्टेशन, डोंबिवली (पूर्व) येथे केली आहे.

कोणाही व्यक्तीस सदर मूळ भागपत्र प्राप्त झाल्यास किंवा कोणाचाही कोणत्याही प्रकारे हक्क, कर्ज, दावा असल्यास ह्या नोटीस दिनांकापासून १५ दिवसांपर्यंत खालील पत्त्यावर प्रत्यक्ष भेटून मूळ कागदपत्रांसह सिद्ध

वरील मालमत्तेबाबत दिलेल्या मुदतीत कोणीही संस्थेकडे भागपत्र जमा न केल्यास किंवा कोणाही व्यक्तीकडून मालमत्ता हीत संबंधांबाबत कायदेशीर पुरावे सादर न झाल्यास, संस्था दफ्तरी सदर भागपत्र रद्दबातल करून नविन भागपत्र देईल. तसेच ह्यापुढे कोणाकड्नही हरवलेल्या भागपत्राचा उपयोग करून कोणताही व्यवहार झाल्यास अशा व्यवहाराला संस्थेकडून कोणतीही स्विकृती मिळणार नाही, तसेच विहीत मुदतीनंतर वरील अर्ज करणार सौ. सुप्रिया अशोक मराठे यांना त्यांच्या गहाळ भागपत्राऐवजी नविन भागपत्र जारी होईल आणि सदर भागपत्र संबंधित मालमत्तेच्या भविष्यातील व्यवहारात नविन भागपत्र हे (अधिकृत दस्त) म्हणून संस्था मान्यताप्राप्त

समजले जाईल, हे सर्वांस कळावे. स्थळ : डोंबिवली (पू.) दिनांक : २०.०७.२०२४ सचिव वासुदेव लक्ष्मी सहकारी गृहनिर्माण संस्था, सत्कार हॉटेलच्यावर, केळकर रोड, रामनगर, डोंबिवली (पू.)

जाहीर सूचना सूचना ही आमचे अशील **चॅम्पियन**

इंडिया इंडस्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड

यांनी सांगितल्यानुसार याद्वारे देण्यात येत

आहे, जे येथील खालील लिहिलेल्या

परिशिष्टात अधिक विशेषतः नमुद स्थावर

मिळकतीचे मालक/कब्जेदार आहेत. मूळ

नामाधिकाराचे मळ ज्याद्वारे आमचे अशील आणि त्यांच्या पूर्वसुरींनी सदर मिळकत खरेदी आणि/किंवा संपादित केली होत ते हरवले/गहाळ झाले/ नष्ट झाले आहेत आणि त्या संदर्भातील पोलिस तक्रार मालाड पोलिस स्टेशनमध्ये रजिस्टर क्र. ६१२९२-२०२४ मध्ये ०६ जून, २०२४ रोजी दाखल करण्यात आली आहे. जर कोणाही व्यक्तीला हरवलेले दस्तावेज सापडल्यास अशी व्यक्ती खालील नमुद पत्त्यावर आम्हाला संपर्क करु शकतात. सदर हरवलेल्या दस्तावेजांच्या आधारे कोणाही व्यक्तीचा टिकणार नाही आणि किंवा स्विकृतीयोग्य राहणार नाही. पुढे सदर सूचना असुनही जनतेचा कोणीही सभासद सदर हरवलेल्या दस्तावेजांच्या आधारे कोणाही व्यक्तीसह कोणतेही कंत्राट आणि/ किंवा समझोता करित असल्यास त्यांची स्वत:ची जोखीम, खर्च आणि परिणामांवर करावा. कृपया नोंद घ्यावी की, चॅम्पियन इंडिया इंडस्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड आणि/किंवा त्यांच्याद्वारे आणि/किंवा अंतर्गत दावेदार कोणाही व्यक्तीला सदर मिळकतीच्या संदर्भात नामाधिकाराच्या अशा कोणत्याही दस्तावेजांचा कब्जा आणि /किंवा कब्जा असल्याचा दावा करणाऱ्या अशा व्यक्तीसह कोणाताही व्यवहार आणि/ किंवा करार आणि/किंवा समझोत्यामुळे होणारे कोणतेही नुकसान आणि हानीसाठी भरपाई आणि/किंवा क्षतीपूर्ती करणे आवश्यक नाही.

मिळकतीचे परिशिष्ट

गाव गोरेगावचा सिटी सर्व्हे क्र. ४१ए, ४२, ४४ आणि ४५ धारक आता बृहन्मुंबई मधील मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचा जिल्हा आणि उपजिल्हा नोंदणीत स्थित, वसलेल्या आणि अशा अखंड जमीन किंवा मैदानाचे सर्व ते भाग किंवा विभाग.

क्र.

दिनांकः २०.०७.२०२४

सदर दिनांक २ जुलै, २०२४ कार्तिकेय देसाई कार्तिकेय आणि असोशिएट्स, वकील आणि सॉलिसिटर्म १०५ आर्केडिया, १९५, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१

सचना यादारे देण्यात येते की १. श्री. अजय भवानजी शहा श्री. चेतन भवानजी शहा, ३. श्री. शैलेश चिमणलाव कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) शहा आणि ४. सौ. जागती शैलेश शहा हे सन प्लाझा अश ज्ञात सोसायटी च्या बिल्डिंग मधील तळ मजला वर शॉप

१ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई- ४०० ७०३

(विनियमन-१५(१) (बी) पहा)

सिक्युरिटायझेशन ॲक्टच्या कलम १७ सहवाचता वेळोवेळी सुधारित डेब्टस्रिकव्हरी दिब्युनल ॲक्ट आणि डेब्टस् रिकव्हरी ट्रिब्युनल (प्रोसिजर) रुल्स, १९९३ अंतर्गत

खटला क्र.: एसए/५३/२०२२

नरेश यशवंत जाधव विरुध्द तिरुपती अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि

१. श्री. हरिष महादेवराव फाळके

ग्रीमेसेस धारक क्र.७ आणि सन प्लाझा प्रीमेसेस को-

ऑपरेटिव्ह सोसायटी लि. मधील त्यांच्यात आणि सहमत

असलेले सदरस्यत्व आणि अधिक तपशिलवारपण

विक्री करण्यास आमच्या अशिलांकडे इच्छक आहे.

गलील लिखित परिशिष्ट सदरस्यत्व हस्तांतरण आणि

कोणत्याही व्यक्तींना फ्लॅट आणि/किंवा सदर शेअर्स

मधील कोणताही दावा हक्क, नामाधिकार किंवा हितसंबंध

मसल्यास च्या मार्गाने विक्री, गहाण, ट्रस्ट, धारणाधिकार

भेट. प्रभार. ताबा. वारसा. भाडेपड़ा. देखभाल

मुविधाधिकार किंवा असे काही असल्यास सदर प्रसिद्धी

ारखेपासून १४ दिवसांत काही असल्यास संबंधित

स्तावेजांसह एकत्रित निम्नस्वाक्षरीकारांना त्याचे

कार्यालय क्र. १४, पहिला मजला, स्टार ट्रेड सेंटर, चामुंडा

तर्कल, सोडावाला लेन, बोरिवली (पश्चिम), मुंबई

०००९२ येथे लेखी स्वरुपात कळविणे याद्वारे आवश्यक

आहे. कसूर केल्यास असा दावा असल्यास तो माफ

गानला जाईल आणि आमचे अशिल व्यवहार पूण

वरील परिशिष्टात नमूद

लॉट धारक मूळ प्लॉट क्र.६९, अंतिम प्लॉट क्र.१०५

टी.पी.स्कीम-३ बोरिवली, तालुका बोरिवली मधील

नोंदणीकत जिल्हा आणि उप जिल्हा च्या मंबई शहर आणि

उपनगर आणि स्थित असलेले आणि वसलेले येथे

एल.टी.रोड. बोरिवली (पश्चिम), मंबई ४०००९२ वर

ांधकमित तळ मजला वर शॉप प्रीमेसेस धारक क्र.

वसई ४थे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर वसई

१. मिलिंद प्रभाकर केळकर, रा. ए १३०४, ओबेरॉय पार्क व्ह्यू, ठाकूर व्हीलेज, कांदिवली (पूर्व), मुंबई

. **सौ. रंजना अरुण वाडीडकर**. रा. ६७. गेट क

०४, बहिनाबाई स्कूल जवळ, ओल्ड भगवान नगर,

विरूध्द

ज्यापेक्षा **कै. वा. शोभना प्रभाकर केळकर** यांच

दिनांक १२/०५/२०२४ रोजी कांदिवली (पूर्व) येथे

निधन झाले आहे. अर्जदार श्री. मिलींद प्रभाकर

केळकर व इ. १ यांनी कोर्टास सदराहु मायताचे वारस

आहेत, असा दाखला (हेअरशिप सर्टीफिकेट) मिळण्यासाठी दिवाणी चौकशी अर्ज क्र. ६२/२०२४

तरी सर्व संबंधितांना या जाहीर नोटीसीढारे कल

वेण्यात येते की, वरील अर्जदारांस ते मयत **के. वा.**

राोभना प्रभाकर केळकर यांचे कायदेशीर वारस

गहेत. असा दाखला देण्याबाबत काही तक्रार अथव

इरकेत असल्यास त्याची तशी हरकत लेखी स्वरुपात

. सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्य

आत न्यायालयात दाखल करावी. वरील मदती

कोणाचीही हरवत अथवा तक्रार न आल्यास

अर्जदारास त्याचे विनंतीप्रमाणे कागदोपत्री पुराव

घेरून वारस दाखला देण्यात येईल याची नोंद ध्यार्व

दिनांक १६/०७/२०२४ रोजी माझ्या सहिनिशी व

सही /- सही /-किनष्ठ लिपीक सहाय्यक अधिक्षक सह दिवाणी न्यायालय, क. स्तर, वसई

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general public

that the following documents have been

nisplaced and not traceable of the property

situated at Flat No.174, 17th Floor

Abhilasha CHS Ltd, Jolly Maker Apartment

No.2, Cuffe Parade, Mumbai - 400005

) Agreement dated 5th August 1976

between the Aesthetic Builders Private

Limited ("Builder") and Jagdish Bhagwandas Ahuja, Narain

Bhagwandas Ahuia, Bihari

Bhagwandas Ahuja and Mandhar

Bhagwandas Ahuja ("Ahujas"), under

the which the said Builder had sold the

) Agreement dated 13th April 1982

between the Aesthetic Builders Private

Limited ("Builder") and Jagdish

Bhagwandas Ahuja, Narain

Bhagwandas Ahuja, Bihari

Bhagwandas Ahuja and Mandhar

Bhagwandas Ahuja ("Sellers"), and M/s

Crystal Shipping Company Pvt. Ltd

("Purchaser") under the which the said

Sellers had sold the said Flat to the said

Purchasers and the Builder was

the above documents are found, please

nform to Law Focus, Advocates & Legal

Consultants 407, BNG House, D. N. Road,

Mumbai 400001 and/or email

confirming party.

office@lawfocus.in

said Flat to the said Ahujas.

("said Flat").

गयालयाच्या शिक्क्यानिशी दिली.

कोणीही नाही

दाखल केला आहे

शाह ॲण्ड एएमपी असोसिएटस् करिता

वकील श्रीमती मिना कोळवणकर

चौकशी अर्ज क्र.६२/२०२ नि.क्र.: ०

ने.ता.:- ०३.०८.२०२४

...सामनेवा

वकील

गोजमापित अंदाजे ११७० चौ.फीट (चटई).

.. देनांकीत २० जुलै, २०२४.

करण्यास पुढे जातील.

पलॅट क्र. १०४, माऊली कृपा अपार्टमेंट, सेक्टर क्र. ९, ऐरोली, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०८.

२. सौ. आशा हरिष फाळके फ्लॅट क्र. १०४, माऊली कृपा अपार्टमेंट, सेक्टर क्र. ९, ऐरोली, नवी मुंबई, महाराष्ट्र-

३. श्रीम. एच. ए. एंटरप्रायझेस फ्लॅट क्र. १०४, माऊली कृपा अपार्टमेंट, सेक्टर क्र. ९, ऐरोली, नवी मुंबई, महाराष्ट्र-

800006.

४. श्री. किरण एस. सावर्डेकर ३०२, माऊली कृपा बिल्डिंग, सेक्टर क्र. ९दिवे ऐरोली, नवी मुंबई, महाराष्ट्र.

सिक्युरिटायझेशन अँड रिकर्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १७(१) अंतर्गत अर्ज पिठासीन अधिकारी/प्रबंधकांच्या न्यायालयात ०९/०३/२०२२ रोजी सदर न्यायाधिकरणासमोर दाखल करण्यात आला आहे (अर्जाची प्रत जोडलेली आहे).

विचारलेले अनुतोष का मंजुर करू नयेत याची कारणे दाखविणे. तुम्हाला दोन संपूर्ण संचामध्ये पेपर बूक फॉर्ममध्ये तुमच्या बचावात काही असल्यास उत्तर दाखल करणे आणि ०२/०९/२०२४ रोजी सं. १०.३० वा. व्यकीश: किंवा रितसर प्राधिकृत एजंट किंवा लिगल प्रॅक्टीशनर मार्फत सर्व दस्तावेज आणि शपथपत्र सादर करणे आवश्यक आहे. कसूर केल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी होऊन निर्णय केला जाईल. तुम्हाला पुढे अर्जेदारांसाठी काऊंसिलकडे उत्तराची आगाऊ प्रत देण्याचे निर्देश देण्यात येत आहेत

सदर १६/०७/२०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने दिले.



न्यायाधिकरणाच्या आदेशाद्वारे अधिकारी प्राधिकृत व्यक्तीची सही

सुमित सिक्युरिटीज लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेन्टिफिकेशन नंबर : एल६५९२१एमएच १९९७पीएलसी१९४५७१ नोंद. कार्यालय : २१३, बेझोला कॉम्प्लेक्स, बी विंग, ७१, सायन-ट्रॉम्बे रोड, चेंबूर, मुंबई - ४०००७१ फोन क्र. : +९१-२२-४६०९८६६८/६९ वेबसाईट : www. summitsecurities.net,

सत्ताविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

चना याद्वारे देण्यात येत की, सुमित सिक्युरिटीज लिमिटेडच्या सभासदांची सत्ताविसावी वार्षिक सर्वसाधारण सभ (एजीएम) ही वेगळ्या पाठविलेल्या अशा एजीएमला बोलाविणाऱ्या सचनेत नमद केलेले कामकाज करण्यासाठी . कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत केलेले नियम सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी जनरल प्तर्क्यालर क्र. १४/२०२०. १७/२०२०. २०/२०२०. ०२/२०२१. २१/२०२१. ०२/२०२२. १०/२०२२ अनुक्रमे दिनांक २८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ०५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर २०२१, ०५ मे, २०२२ आणि २८ डिसेंबर, २०२२ आणि सेबी (लिम्टिंग रेप्युलेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंटस्) रेप्युलेशन्स, २०१५ सहवाचता सेबी सर्क्युलर दिनांक १५ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२, ५ जानेवारी, २०२३ आणि ०७ ऑक्टोबर, २०२३ (यानंतर एकत्रित 'सर्क्युलर्स' असा उङ्घेख) च्या सर्व प्रयोज्य तरतुर्दीच्या अनुपालनात सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरिसेंग (''व्हिसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हिएम'') मार्फत गुरुवार, २२ ऑगस्ट, २०२४ रोजी स. ११.३० वा (भा.प्र.वे.) ाण्यात येणार आहे.

वार्षिक अहवाल आणि सूचना इलेक्ट्रॉनिकली पाठविणे: जिल्हा का अनुसारित के क्या इंग्लंड क्या क्या का कार्या के किया वर्ष १०२३-२४ चा वार्षिक अहवाल हा कंपनी/डिपॉझिटरीज आणि/किंवा लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट आरटीए) कडे इमेल पत्ते नोंदविलेल्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठविण्यात येईल. सभासदांनी नोंद ्राज्यस्त्र २०० वरारा नामान्यस्याराचा समासदाना कका इलब्द्रामिक माध्यमान पाठावण्यात यहले. संभासदानी नीद् त्यावी की, सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ चा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.summitsecurities.net, स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ www.summitsecurities.net, स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ची वेबसाईट अनुक्रमे <u>www.bseinda.com</u> च्या वेबसाइट्य आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड <u>(www.nseindia.com</u> आणि नेंशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेडची वेबसाईट <u>www.evoling.nsdl.com</u> वर सुध्दा उपलब्ध काण्यात येईल. एजीएमला हजर राहणे, दूरस्थ ई-मतदानामार्फ मतदान आणि एजीएमच्या दरम्यान ई-मतदानाची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे. पुढे ज्या सभासदांनें त्यांचे ईमेल पत्ते नोंदिवलेले नाहीत ते सुध्दा एजीएमला हजर राहु शकतात आणि एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्य प्रक्रियेचा अवलंब करुन मतदान करु शकतात. व्हिसी/ओएव्हिएम मार्फत एजीएमला हजर राहणाऱ्या कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपुर्तीसाठी मोजण्यात येईल.

ईमेल पत्त्याची नोंदणी: . कंपनीचे सभासद ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले नाहीत ते खालील प्रक्रियेनुसार ते नोंदव शकतात: र प्रत्यक्ष स्वरुपात जेवा दूसरे के पायस्थार जिल्ला जिल्ला जिल्ला कुरान कुछ कुछ । ९. प्रत्यक्ष स्वरुपात श्रेअर्स धारण केलेले समासद त्यातील नमुद्रनुसार सहाय्यमूत दस्तावेजासह एकत्रित समासदाद्वा सही केलेले आणि रितसर भरलेले इन्व्हेस्टर सर्व्हिस रिकेस्ट फॉर्म (फॉम आयआएस-१) देवुन कंपनीच्या आरटीए कडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदवु शकतात. कंपनीने दिनांक १६ मार्च, २०२३ रोजीचे सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ, मआयआरएसडी-पीओडी-१/पी/सीआयआर/२०२३/३७ नुसार आवश्यक तपशिल सादर करण्यासार्ठ

न्या वर्षा कि निर्वाचित कार्या. २. डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण केलेल सभासद त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् कडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदवु

. १९९९ मध्य १९०३ – १४ करिता वार्षिक अहवाल आणि २७ व्या एजीएमच्या सूचनेची प्रत प्राप्त करण्यासाठी सभासट भागधारकाचे नाव, डीपीआयडी/ क्लाईंट आयडी आणि मोबाईंल नंबर अशा त्यांच्या तपशिलासह ivestors@summitsecurities.net येथे ईमेल पाठवु शकतात.

सुमित सिक्युरिटीज लिमिटेड करीत

ठिकाण: मुंबई

जिया गंगवानी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

The spirit of Mumbai is now 95 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

MOTILAL OSWAL

HOME LOANS

मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड

नोंद. कार्यालय: मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्ला सयानी रोड, परळ एसटी डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, सीएस: ८२९१८८९८९८; संकेतस्थळ: www.motilaloswalhf.com, ईमेल: hfquery@motilaloswal.com

कब्जा सूचना (स्थावर मिळकत/तींकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वी ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि. असे ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेश ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे खालील नमुद तारखेस मागणी सूचना जारी करून पढील कर्जदारांना सूचने नमुद रकमेची परतफेड सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात पुढील कर्जदारांनी कसूर केली आहे, याद्वारे पुढील कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम १ चे उप कलम (४) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूटस, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील वर्णन केलेल्य मिळकर्तीचा कब्जा येथे खालील नमूद केलेल्या तारखांना घेतला आहे.

अ.	कर्ज करार क्र./ कर्जदार/	मागणी सूचनेची तारीख	कब्जा	गहाण मिळकती/तींचे वर्णन
क्र.	सह-कर्जदार/हमीदार यांचे नाव	आणि रक्कम	घेतल्याची	
			तारीख	
१	एलएक्सकेएएल००३१५-१६००१०४५३	२०-०७-२०२१ करीता	१८-०७-२०२४	फ्लॅट क्र. ००१, तळमजला, बिल्डिंग क्र. १, यमुनाई
	दयाराम रामखेलवान सरोज आणि	रू. ७३१९०६/-		गार्डन, झेडपी शाळेजवळ, बदलापुर पिंपळे रोड,
	सुशिलादेवी दयाराम सरोज			कोळेगाव, डोंबिवली पूर्व, तालुका-कल्याण, जिल्हा-
	-			ठाणे, महाराष्ट्र-४२१२०१.
2	एलएक्सकेएएल००११६-१७००४०२९२	१५–१२–२०२० करीता	१८-०७-२०२४	प्लॉट क्र. ३२, गट क्र. ३४/बी, फेज क्र. ६-बी, गाव
	विनु राघवन नायर आणि सिंधु विनु नायर	रू. १३०३३६३/-		कानविंदा, बेला विस्टा, कळमगाव, आटगाव, शहापुर,
				ठाणे, महाराष्ट्र-४२१६०१.
Ą	एलएक्सपीएएल००११६-१७००२६००२	२१-०३-२०२४ करीता	१६-०७-२०२४	फ्लॅट क्र. १०४, १ला मजला, बिल्डिंग क्र. ५, टाईप बी,
	किरण शांताराम सोंडकर आणि प्रतिभा	रू. ९५८४९४/ <i>-</i>		हरीओम रईस रेसिडेन्सी, मनोर, पालघर मस्करपाडा दर्गा
	शांताराम शिंदे			रोड, पालघर ४०१४०४, महाराष्ट्र.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकर्तीशी व्यवहार करू नये आणि सदर मिळकर्तीशी केलेला कोणताही व्यवहार ह मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड च्या येथे खालील नमूद रक्कम आणि त्यावरील व्याजाकरिता भाराअधीन राहील. तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

ठिकाण: महाराष्ट दिनांक: २०.०७.२०२४

प्राधिकृत अधिकारी (मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड) भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.

आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

आधार हाऊसिंग फायनान्स लि.

कॉर्पोरेट कार्यालयः युनिट क्र. ८०२, नटराज रुस्तमजी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि एम.व्ही. रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००६९.

पालघर शाखाः नगर परिषद्, पालघर मिळकत क्र. १००१७९१, झोन-ए, २रा मजला, सत्यम कमर्शियल कॉम्प्लेक्स, काँग्रेस भवनजवळ, कचेरी रोड, पालघर - पश्चिम ४०१४०४ (महाराष्ट्र)

जोडपत्र IV किञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता यांनी **आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (एएचएफएल)** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचता कलम १३(९२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील नमूट कर्जदार/हमीदारांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम सदरहू सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी बोलाविण्याकरिता कंपनीच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी मागणी सूचना निर्गमित केलेली आहे. कर्जदारांनी सदरह् रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार/हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोट कलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की. त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा एएचएफएलच्य

खालील नमूद रक्कम आणि त्यावरील व्याज या रकमेच्या प्रभाराच्या अधीन राहील. कर्जदार/सह-कर्जदार यांचे नाव तारण मत्तेचे वर्णन मागणी सचनेची कब्जाची (शाखेचे नाव) तारीख आणि रक्कम (स्थावर मालमत्ता) तारीख स क्र. २५५ प्लॉट क्र. ५१ ५२ ५३ फ्लॅट क्र. (कर्ज कोड क्र. १२८०००००२०१/ ४०७ ४था मजला बालाजीवाटीका ग्रामपंचायत पालघर शाखा). छिरी कोपरलीमागे रोड छिरी, वलसाड, गुजरात, सोमाराम हिंदुरामजी पटेल १०-१२-२०२३ (कर्जदार) ३९६१९१ धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि १८.०७.२०२४ रु. ९,८७,७४५/-पानी सोमाराम पटेल विभाग. सीमा: पूर्व: बांधकामांतर्गत फ्लॅट क्र ४०६. पश्चिम: हरिओम इमारत ए रोड, उत्तर-(सह-कर्जटार) रोड पॅसेज, दक्षिण- मोकळी जागा ठिकाण: महाराष्ट्र प्राधिकत अधिकारी वालचंद पिपलफर्स्ट लिमिटेड सीआयएन : एल७४१४०एमएच१९२०पीएलसी०००७९१

नोंदणीकृत कार्यालय: १ ला मजला, कन्स्ट्रक्शन हाऊस, वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४००००१ ईमेल आयडी: companysecretary@walchandgroup.com फोन क्र.: (०२२)-६७८१ ८१८१ फॅक्स क्र: (०२२)-२२६१ ०५७४

१०४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेसाठी शुद्धिपत्र बाब क्रमांक ४ व ५ साठी स्पष्टीकरणात्मक निवेदनात. वेतन आणि तपशील प्रस्तावित परिश्रमिक (रक्कम ₹ लाखात) दर साल श्रीमती पल्लवी झा, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आनुषंगिक लाभ (रक्कम ₹ लाखात) दर साल श्रीमती पल्लवी झा. अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वेतन ७७.२१ आनुषंगिक लाभ मुढे, पान क्र. १८ वरील लिंक आता ॲक्टीव्ह आहे ०२ जुलै, २०२४ रोजी स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या १०४ व्य वार्षिक अहवालात अन्य कोणत्याही दरूस्त्या नाहीत. शुद्धिपत्र कंपनीची वेबसाईट www.walchandpeoplefirst.com कंपनीचे शेअर्स जेथे सूचीबद्ध आहेत त्या बीएसईची वेबसाईट www.bseindia.com/ वर उपलब्ध आहे.

फॉर्म क्र. १६ (विनियमन ३४ (३) पहा)

कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥, मुंबई ३रा मजला, एमटीएनएल भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई- ४००००५

ठिकाण : मुंबई

ॲक्सिस बँक लिमिटेड

दिनांक : १९ जुलै, २०२४

वालचंद पिपलफर्स्ट लिमिटेड करिता

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन : ०००६८४८३

आयकर अधिनियम,१९६१ साठी दसऱ्या परिशिष्टाचा नियम ४८ सहवाचता रिकव्हरी ऑफ डेब्टस ॲण्ड बँकरप्टसी ॲक्ट, १९९३ अंतर्गत स्थावर मिळकतीच्या जप्तीचे वॉरंट. वसुली कार्यवाही क्र. २०७ सन २०१५

निशाणी क्र. पढील तारीख: ०५.०८.२४ ... प्रमाणपत्र धारव

मे. हायड्रोएअर टेक्टॉनिक्स (पीसीडी) लि. आणि अन्य .प्रमाणपत्र कर्जदाः प्रक **१: हायड्रोएअर टेक्टॉनिक्स लिमिटेड (समापनातील**- ओएल ब्रॉट ऑन रेकॉर्ड), ए/११६, रहेजा आर्केड, प्लॉट क्र. ६१, सेक्टर ११ सीबीडी बेलापूर, नवी मुंबई–४००६१४

प्रक २: श्री. हरभजन सिंग, फ्लॅट क्र. १२०१, सीवूड इस्टेट, बिल्डिंग क्र. २, एनआरआय कॉम्प्लेक्स, सेक्ट ५४/५६/५८, नेरुळ, नवी मुंबई-४००७०६.

ग्क ३: राजकुमारी सिंग, फ्लॉट क्र. १२०१, सीवूड इस्टेट, बिल्डिंग क्र. २, एनआरआय कॉम्प्लेक्स, सेक्ट ५४/५६/५८ नेरुल नवी मंबई-४००७०६ प्रक ४: पेरुंदराई लेदर इंडस्ट्रीज, इको-सिक्युरिटी (प्रा.) लि., (पीएलआयईएस), ४५० भवानी मेन टी

रोड, बीपी आग्राहराम, इरोड ६३८ ००५ प्रक ५: विश्राम टॅनर्स एन्व्हायर कंट्रोल सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड (व्हीआयएसएचटीईसी), क्र. १८

प्रक **६: प्रियासेप्ट (इंडिया) लि.,** ए/११६, रहेजा आर्केड, प्लॉट क्र. ६१, सेक्टर ११ सीबीडी बेलापर, नर्व मुंबई-४००६१४

... न्याअर्थी तुम्ही **मे. हायड्रोएअर टेक्टॉनिक्स (पीसीडी) लि.** यांनी पिठासन अधिकारी, कर्ज वस्त् यायाधिकरण क्र. २, मुंबई यांनी काढलेल्या वसुली प्रमाणपत्र क्र. २०७ सन २०१५ च्या संदर्भातील तुमच्याद्वारे दे ासलीपर्यंत २४.०८.२०१२ पासन १७.२५% दराने पढील व्याज आणि दंडासह **रु. ६५,८६,०९,२८२.०**० रुपये पासष्ट कोटी शहाऐंशी लाख नऊ हजार दोनशे ब्याऐंशी मात्र) ची रक्कम चकती करण्यास कसर केलेत

भादेश देण्यात येतात की. प्रमाणपत्र कर्जदार किंवा त्यांचे नोकर किंवा एजंट किंवा हितसंबंधातील प्रतिनिधी किंव माणपत्र कर्जदारांच्या अंतर्गत मालक म्हणुन कोणीही अन्य व्यक्ती यांना कोणत्याही मार्गाने खालील नमुद मिळकर स्तांतर, अन्यसंक्रमण, त्रयस्थ पक्षकारांचा हितसंबंध निर्माण करणे, कब्जासह विभागणी, प्रभार किंवा व्यवह हरण्यापासन पढ़ील आदेशापर्यंत मनाई आणि प्रतिबंध करण्यात येत आहे आणि की. सर्व व्यक्तीना असे हस्तांत

केंवा प्रभाराच्या अंतर्गत कोणताही लाभ घेण्यापासून प्रतिबंध करण्यात येत आहे. तुम्ही वसुली अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २, मुंबई यांच्यासमोर ०५/०८/२०२४ **रोजी दु. १२.**०

ग्रा. हजर राहणे आवश्यक आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन-परिशिष्ट-ए गहाण मिळकत

मिळकत क्र. १– पेरुंदुर्गई इरोड जिल्हा येथील सर्व्हें क्र. १९९ (माग), २०२ (माग) एसआयपीसीओटी इंडस्ट्रिय ग्रोथ सेंटर धारक ५.०० एकर्स जमीन. दक्षिणेला एसआयपीसीओटी जमीन, उत्तरेला प्लॉट जे–३७ माग, पश्चिमे लॉट क्र. १८, १७, १६ आणि पुर्वेला एसआयपीसीओटी जमीनीसह त्यावरील बांधलेल्या सर्व इमारती आर् यामध्ये बसवलेल्या सर्व मशिनरी

मिळकत क्र. २– वेल्लोरे जिल्हा नोंदणी जिल्हा, आरकोट उपजिल्हा, वलाजाह तालुका विश्राम गाव ची जमीन

अ.क्र.	एक्स्टेंट खाते	अ.क्र.	एक्स्टेंट खाते	अ.क्र.	एक्स्टेंट खाते
३०९/१बी	0.888/6	३०६	१.६८	३०७/५	0.58
३०९/१बी	০.११/१/८	३०५/८ए	१.००	३०५/६	0.78
३०५/८बी	२.०१	३०५/६	0.28	३०९/१बी/२	0.28
३०५/१डी	0.04.4*	३०५/१०	8.40	३०५/१०	१.५०
३०५/२	०.०६.५	३०५/१०	8.23	३०५/१०	8.23
३०७/४	0.88.0	३०५/५	8.82	३०५/५	8.82
	एकूण-०.६१.० हेक्टर किंवा १.५०	३०५/७	0.47	३०५/७	0.42

परिशिष्ट बी जंगमगहाण ।. पेरुंदुराई प्रकल्पाशी संबंधित कंपनीच्या सर्व विद्यमान/स्थिर मत्तेचे जंगमगहाण I. मलवीशरम प्रकल्पाशी संबंधित कंपनीच्या सर्व विद्यमान/स्थिर मत्तेचे जंगमगहाण ... III. वाशी प्रकल्पाशी संबंधित कंपनीची येणी आणि इतर मत्ता यांचे जंगमगहाण. ... मुं**बई येथे सदर १९ जून, २०२४** रोजी माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने दिले.

भविष्य कुमार आझाद वसुली अधिकारी, डी.आर.टी.-॥

बीएमसी ॲथॉरिटी/लोकल सिविक बॉडी/तलाठी

संबंधित उपनिबंधक- प्रधा बँक रुल्स नुसार संबंधित उपनिबंधकांकडे नोंदविलेल्या वरील नमुद मिळकतीचे

Repcol

, संबंधित सोसायटी

रेप्को होम फायनान्स लिमिटेड

कॉपरिट कार्यालयः अलेक्झांडर स्क्रेअर, ३रा मजला, क्र. २ (जुना क्र. ३४ आणि ३५), सरदार पटेल रोड, गुईंडी, चेन्नई - ६०० ०३२.फोन क्र. ०४४-४२१०६६५०; फॅक्स: ०४४-४२१०६६५

अनु. क्र. **१: (चाकण शाखा) कर्जदार: श्रीम. अश्विनी बी शिरोळे,** बाळासाहेब शिरोळे यांच्या पत्नी, फ्लॅट क्र. ६०३, ६ जला, सी विंग, ब्लिस कोस्ट बिल्डिंग, अन्. क्र. ३०, हिसा क्र. २ए , जांभुळवाडी रोड, आंबेगाव, खुपणे, पुणे-४११०४६. **तसे** येथे: हिंदवी फुटबेअर दि फॅमिली शांपी, ब्लिस कोस्ट, क्र. ३०/२ए, दुकान क्र. ३, आंबेगाव, पुण - ४११ ०४६, तसेच येथे फ्लॅट क्र. ६०४, ६वा मजला, सी विंग, ब्लिस कोस्ट बिल्डिंग, अनु. क्र. ३०, हिसा क्र. २ए, जांमुळवाडी रोड, आंबेगाव, खुगणे पुणे-४११०४६. **सह-कर्जदार-।: श्री.बाळासाहेब निवृत्ती शिरोळे,** फ्लॅट क्र. ६०३, ६वा मजला, सी विंग, ब्लिस कोस्त बेलिंडग, अन. क. ३०. हिस्सा क. २ए. जांभळवाडी रोड. आंबेगाव. खपणे. पणे - ४११०४६ **तमेच ग्रेशे**: फ्लॅर क. ६०४ जिला, सी विंग, ब्लिस कोस्ट बिलिंडग, अनु. क्र. ३०, हिस्सा क्र. २ए, जांभुळवाडी रोड, आंबेगाव, खुपणे, पुणे-४११०४६. **सह** कर्जदार-II: श्री. परितोष बी जिरोळे. बाळासाहेब जिरोळे यांचा मलगा. फ्लॅट क. ६०३. ६वा मजला. सी विंग. ब्लिस कोर बिल्डिंग, अनु. क्र. ३०, हिस्सा क्र. रए, जोमूळवाडी रोड, आवेगाव, खुपणे, पुणे–४११०४६. तसेच येथे: शिरोळे सप्लायर अनु. क्र. २३/१/१३, लिपाने वाघ, आवेगाव बीके, पुणे – ४११०४६. तसेच येथे: प्लंटक्र. ६०४, ६वा मजला, सी विंग, ब्लि होस्ट बिल्डिंग, अनु. क्र. ३०, हिस्सा क्र. २ए, जांभळवाडी रोड, आंबेगाव, खुपणे, पुणे-४११०४६, **हमीदार: श्री. राहल अर्ज्** रॉब, क्र. ७७२, भवानी पेट, कमल मालेर, स्वारांट, पुणे – ४११०४२. तसेच येथे: रॉबल इव्हेंट मेनेजमेंट, फ्लंट क्र. ५०४, जी विंग, ग्रीन सिटी सोसायटी, हांडेवाडी रोड, हडफ्सर, पुणे–४११०२८.

गगणी सूचनेची तारीख: २७.०५.२०२४, कर्ज खाते क्र. २२५१८७००००४२८, मंजुरीची तारीख: २९-०९-२०२ कर्जाचा प्रकार: मराची खरेदी, रक्कम: रु. २२,२१,२४०/– एनपीए तारतिख: ३०-०४-२०२४, कर्जाची श्रकीत रक्कम रू २१,७९,५५६/– त्यासह २३-०५-२०२४ पासून त्यावतील पुढील व्याज आणि अन्य खर्च यासह.

मेळकतीचे परिशिष्ट-I: जमीन मिळकतीचे वर्णन: अनु क्र. ३०, हिस्सा क्र २ए, मोजमापित क्षेत्र ०१ एच १० आर धार मुल्यांकन रु. १.९६ पैसे आणि जमीन क्र. क्र. ३०, हिस्सा क्र. २ए/१, मोजमणित क्षेत्र ०० एच ०१ आर घारक, मुल्यांकन ००.०२ पैसे, एकूण मोजमापित १९००० चौ. मीटर्स, गाव आंबेगाव बीके, ता. हवेली, जिल्हा: पुणे येथे स्थित आणि जिल्हा परि णेच्या स्थानिक हद्दीत, तालका पंचायत समिती हुवेली, ग्रामपंचायत आंबेगाव खर्द धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभ आणि सीमाबध्द पुढीलप्रमाणे: वर किंवा दिशेने पूर्वेला किंवा त्या दिशेने: सर्व्हें क्र. ४६/१ द्वारे, दक्षिणेला किंवा त सर्व्हें क्र. ६२ द्वारे, **पश्चिमेला किंवा त्या दिशेने:** पाझर धरण आणि रस्त्या द्वारे, **उत्तरेला किंवा त्या दिशेने:** श्री. श गणि श्री. गोगावले यांच्या मिळकती द्वारे. परिशिष्ट ॥: सदर फ्लॅटचे वर्णन: फ्लॅट क्र. ६०४, ब्लिस कोस्ट, सी विंग, सहाव मजल्यावर, मोजमापित क्षेत्र ८६७.५६ चौ. फू.ट म्हणजेंच ८०.६२ चौ. मीटर्स बिल्ट अप परिशिष्टामध्ये नमूट केलेल्या मिळकतीव बांधलेले बांधकाम आणि सीमाबध्द पुढीलप्रमाणे: वर किंवा दिशेने पूर्वेला किंवा त्या दिशेने: पलॅंट क्र. ६०१ द्वारे, दक्षिणेल किंवा त्या दिशेने: मार्जिनल मोकळ्या जागे द्वारे, पश्चिमेला किंवा त्या दिशेने: मार्जिनल मोकळ्या जागे द्वारे, उत्तरेला किंव **चा दिशेने:** डक्ट आणि फ्लॅट क्र. ६०३ द्वारे

अन. **क. २: (पिंपरी जारवा) कर्जहार: श्री. संतोष युजवंत जोटे** श्री. युजवंत आनंद जोटे यांचा मलगा. निवासी - एच. क. 🔀 ञ्च, फ्र. र (1पपरा शाखा) कजबार आ. सताब यशवत शर, श्रा. वशवत आनर शर याचा मुलगा, ानवासा – एवं. फ्र. ४२ सेक्टर १९, फ्लंट के. २०५, रमा मक्ता, कोपपर्केणों, प्रप्तसुंबी कार्याकाववळ, नवी मुंबई, महाराष्ट्र – ४००७०९. **तसेच येथे** मेडिमेनेज इन्सुरन्स <mark>ब्रोकिंग प्रा. लि.</mark>, १०१, शिवकृषा किरोल, विद्या विहार जवळ (पश्चिम), मुंबई – ४०००८६, स्ट्रन **कर्जदार: श्रीम, रेखा संतोष शेटे,** श्री, संतोष यशवंत शेटे यांच्या पत्नी, निवासी - एच क्र. ४३, सेक्टर १९, फ्लॅट क्र. २०५, २ . २०११ . अन्य स्वार स्वित स्वार प्रति हो . भवनता, कोपर्सरेणो, एमएसईबी कार्यालयाजवळ, नवी मुंबई, महाराष्ट्र – ४००७०९, हमीदार: श्री. नितंश दिलीप महाडिक देलीप केशव महाडिक यांचा मुलगा, निवासी – फ्लॅट क्र.–२११, श्री समर्थ, किरळ, गावदेवी मंदिर, विद्या विहार एश्विम, मुंबई ४०००८६, **तसेच येथे:** १०१[°],शिवकपा किरोळ, विद्या विहार जवळ (पश्चिम), मंबई-४०००८६

०५७०८. तसम्र यथः १०१ . ।शवकुभा कराळ, ावधा ।वहार यथळ (भारचम), मुक्क-०००८६. मागणी सूचचेने तारीखः २७. ०५. २०१४, कर्ज खाते क्र. १७४४६७४००१२५५, मंजुरीची तारीखः १९-०७–२०१७, कर्जाचा प्रकारः घर/फ्लॅटची खरेदी, रक्कमः ठ. ९,००,०००/– एनपीए ताररीखः ३०-०४–२०२४, कर्जाची थकीत रक्का रू. ७,६१,०७२/ – त्यासह २१-०५-२०२४ पासून त्यावरील पुढील व्याज आणि अन्य खर्च वासह. **मिळकतीचे वर्णन:** फ्लॅट क्र. ३०६, तिसऱ्या मजल्यावर, मोजमापित विक्रीयोग्य क्षेत्र ५३३.२५ चौ. फू. म्हणजेच ४९.५५ चौ मीटर्स बिल्ट अप अभिलाषा विंग बी_. या नावाने ओळखल्या जाणाऱ्या योजनेत जमिनीचा स. क्र. ३०/१ए/७ धारक मोजूमापित ००

. ।च ०६ ३ आर. स. क. ३३/२ मोजमापित ०२ एच ५९ आर.म्हणजेच ०० एच ९ ५ आर. स. क. ३३/२ मोजमापित ०० ए २२ र एवं ५९ आर. म्हण्येच ०० एच ९.५ आर गाव आवेगाव खुरं गावदाण, तालुका हतेली, पुणे जिंत्का सार्यच्चा हीत दिस्त इत्यादक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग आणि सदर जमिन सीमाबध्द पुढीलप्रमाणे प्लॉटच्या सीमा: (स. क्र. ३०/१ए/७) क्वेंकडे किंवा त्या दिशेने: सहास आर, शाह यांची मिळकत स. क्र. ३३/२. दक्षिणेकडे किंवा त्या दिशेने: सहास आर, शाह यां िकार नाम (चा स्था: दुवार जोर. साह चारी नाम्यकार अ.२ २४), त्यांचानक स्थार नामरा, दुवारा आर चायंक्रकत स. क्र. २४ एपियोकड़े किया त्या दियों र. स. क्र. ३०/१ चे मालक श्री. गोगावले आणि श्री सुझस शहा याचे कपारा इत्तरेला किंवा त्या दिशों र स्सा, अशोकाची झाडे आणि फेन्सिंग कंपाऊंड. (स. क्र. ३३/२) पूर्वेकडे किंवा त्या दिशों र स. क्र ३३/२ पैकी उपलेली मिळकत थी. एस. आर. शाह आणि अचून २ची दक्षिणेकडे किंवा त्या दिशोने: स. क्र. ३१ पैकी सुहास आर. शहा यांची मिळकत , पश्चिमेकडे किंवा त्या दिशोने: स. क्र. ३०/१ए /७ चे मालक सुहास आर. शहा, उत्तरेकडे किंवा त्या दिशोने २० फूट रस्ता. (स. क्र. ३३/२): पूर्वेकडे किंवा त्या दिशोने: स. क्र. ३३/२ चे मालक श्रीनाथ विश्वा, दक्षिणेकडे किंवा त्या दिशोने . क्र. ३३/२ पैकी सहास आर. शहा यांची मिळकत, पश्चिमेकडे किंवा त्या दिशेने: स. क्र. ३३/२ चे मालक श्रीनाथ विश्व - ४२ ११ र ने में जुलार कारा-सार्व से बात निकला, निकल के स्वान के स्वान है। स्वान से स्वान के स्वान के स्वान के उत्तरिक डे. उर्विति प्रस्त के. ३३ / र पैकी श्री. शहा आणि इत्त आणि ३० फूट. सपाट सीमा पूर्णकेंद्र किंता दिने. सीमात माकेद्र बागा, वर किंवा पश्चिमेकडे: पँसेज आणि फ्लॅट क्रमांक ३०१ पलीकडे, उत्तरेकडे किंवा त्या दिशेने: उरलेल्या स. ३३/२ चे मालब थी. शहा आणि इतर आणि ३० फू. रस्ता, सीमा: पूर्वेला किंवा त्या दिशेने: मार्जिनल मोकळी जागा, पश्चिमेला किंवा त्या दिशेने: पॅसेज आणि फ्लॅट क्र. ३०१ च्या फ्लीकडे, उत्तरेला किंवा त्या दिशेने: डक्ट आणि फ्लॅट क्र. ३०५, दक्षिणेला किंवा त्या दिशेने: फ्लॅट क्र. ३०७.

अनु क्र. ३: (पुणे शाखा) कर्जदारः श्री. लखविंदर सिंग, कर्नेल सिंग यांचा मुलगा, फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, सैनि सिंडेन्सी लेन क्र. ०८, गणेश नगर, बोपखेल, पुणे-४११०३१. **येथे देखील:** लॉबी अटेंडट, पेरेग्रीन गार्डिंग प्रा. लि., प्लॉट क्र . ३, सेक्टर, १८, इलेक्टॉनिक सिटी, गुडगाव-१२२ ०१५. **येथे देखील:** फ्लॅट क्र. २, सैनिक रेसिडेन्सी कॉलनी, क्रमांक ०८ गणे ४१११०३१. सह-कर्जदार: श्री. बलजिंदर सिंग, लखविंदर सिंग यांचा मुलगा, फ्लॅट क्र. १०१, १० पजला. सैनिक रेसिडेन्सी लेन क्र. ०८, गणेश नगर, बोपखेल, पुणे – ४११०३१. **हमीदार: श्री. प्रतीक भेगडे,** महेंद्र भेगडे या नुलगा, क्र. ७७, संगमवाडी, राम मंदिर किरकी जवळ, पुणे – ४११ ००३. तसेच येथे: कॉन्सेनट्रिक्स दकाश सर्व्हिसेस प्रा. लि. वेन्टिशनर – सीआएम ऑपरेशन, पंचशील आयटी पार्क, टॉवर ए, डॉन बॉस्को स्कूलच्या पुढे, येरवडा, पुणे

गगणी सूचनेची तारीख: २७.०५.२०२४, कर्ज खाते क्र. १४७१८७०००९९४२, मंज्रीची तारीख: १४–१०–२०१६ कर्जाचा प्रकार: घराची खरेदी, रक्कम: रु. १७,४०,०००/– एनपीए ताररीख: ३०–०३-२०२४, कर्जाची थकीत रक्कम रू १३,२१,६९२/– त्यासह २३–०५–२०२४ पासून त्यावरील पुढील व्याज आणि अन्य खर्च यासह. मिळकतीचे वर्णन: सर्व्हें क्र. १४८/१/१/११८, मोजमापित सुमारे ३०० चौ. मीटर्स म्हणजेच ३ आर, पर्वट क्र. १०१ धारक

पहिल्या मजल्यावर, मोञमापित सुमारे ७५८ ची. फू. म्हणजेच ७०. ४४ ची. मीटर्स बिल्ट अप ''सैनिक रेसिडेन्सी'' अशा नावाचय प्रकल्पात, गाव: मौजे बोपखेल, तालुका: हलेली, जिल्हा: पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपातिकेच्या स्थानिक हहीत आणि हलेलीच्या अधिकारक्षेत्रात असलेल्या धारक जमीनीचे ते सर्व भाग आणि विभाग आणि **सीमावध्द पुडीलप्रमाणे: पूर्व:** जीना आणि फलेंट क्र. १०३. **पश्चिम:** मार्जिनल मोकळी जागा आणि त्यावरील रस्ता. **दक्षिण:** मार्जिनल मोकळी जागा. उत्तर: इक्ट आणि फ्लॅट ब

रे<mark>प्को होम फायनान्स लिमिटेड</mark> कडे सदर कर्जाच्या परतफेडीसाठी तारण म्हणून तुम्ही एक कर्ज करार केला आणि येथे पिशलात दिलेल्या मिळकतीचे नामाधिकार विलेख जमा करुन एक समन्यायी गहाण स.दा बनवले. कर्जाची परफेड करण्यांत तम . सुर केल्याने, तुम्ही अतिरिक्त व्याज प्रदान करण्यास सुद्धा बांधील आहात. **कंपनीने ॲक्ट अन्वये उपरोक्त तारखांना सूचन** जारी करुन कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार यांना उपरोक्त थकबाकी रक्कम सह त्यावरील पृढील व्याज आणि खर्च परतेफे करण्यास सांगितले होते. तुम्हा सर्वाना रिज. पोस्ट सह पोचपावती द्वारे सूचना पाठवल्या होत्या. आम्ही याद्वारे तुम्हाला, सु सूचनेच्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांत उपरोक्त रकमेचे प्रदान करण्यास सांगण्यांत येते, कसुर केल्यास, सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनात्र्शिअल ॲसेटस ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आम्हाला प्राप्त अधिकारांतर्गत आमच्याकडे गहाण तारण मतांचा कब्जा कंपनी घेईल, ज्यामध्ये रेप्को होम फायनात्म लिमिटेड, ला भाडेपुरा, विक्रीच्या अभिहस्तांकनाद्वारे हस्तांतरण करणे, तारण मत्तांचे व्यवस्थापन हाती घेणे, तुमच्या कडून तारण मत्तांचा सांभाव करण्याकरिता कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती करणे आणि तुमच्याकडून येणे थकबाकी असलेल्या कर्जा पोटी उपरोक्त विक्री रकम समायोजित करण्याच्या अधिकारांसह तारण मत्तांचा कब्जा घेण्यास सक्षम केले आहे. सिक्युरिटायझेशन ॲक्टच्या कलम १३ री कडे आमरी तुमचे लक्ष वेधतो, ज्याप्रमाणे, तारण मत्तंच्या विक्री किंवा हस्तांतरणासाठी ठरवलेल्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी तुम ारणी धनकोंकडून करण्यांत आलेल्या सर्व खर्च, आकार आणि परिव्यय यासह एकत्रितपणे तारणी धनकोंची थकबाकी रकम प्रदा-केली तर तारण मत्तेच्या हस्तांतरण किंवा विक्रीसाठी कोणतीही पुढील पावले उचलली जाणार नाहीत

दिनांकः २७.०५.२०२४

जाहीर नोटीस

सर्व लोकास कळविण्यात येते की समृध्दी को ऑप हौ. सो. ली. इंद्रलोक - ८, भाईंदर पू. मधील फ्लॅट क्र. सी -१८०७ अठरा मजला जो सुभाष डी देसाई व नीला सुभाष देसाई यांचे नाव

सभासद म्हणून दाखल आहे. सदर सुभाष डी देसाई यांचे दि. ५/२/२२ रोजी निधन झाले आहे. त्यांचे वारस पत्नी नीला सुभाष देसाई मुलगा नीरव सुभाष देसाई मुलगा पूर्विन सुभाष देसाई यांनी सदर फ्लैट व शेअर त्यांची आई नीला सुभाष देसाई त्यांचे नावे हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे. याबाबत मुलांनी प्रतिज्ञापत्र आहे.

तरीपण सदर फ्लैट बाबत कोणाचाही हक, क्लेम हितसंबंध असल्यास तो १४ दिवसांचे आत तो पराव्यासहित लिखित पाठवावा अन्यथा सदर फ्लैट सोसायटी नीला सुभाष देसाई यांचे नावे करील याची नोंद घ्यावी.

> सही/ अनुजा पाटणकर, वकील १३५ ओस्तवाल ओर्नेट २ जेसल पार्क, भाईंदर पू. ४०१११०५

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the folio no. C020678 and Share Certificate No. 73413 for 1875 shares bearing Distinctive No. from 8117326 to 8119200 standing in the of Chandresh names Gopalkrishna Jhunjhunwala and Mukesh Gopalkrishna Jhunjhunwala in the books of PIX TRANSMISSION LIMITED , has been lost / misplaced and the advertiser has applied to the company for issue of duplicate share certificate in lieu thereof, Any persons who have claims on the said shares should lodge such claims with the company's Registrar and Transfer Agent Link Intime India Pvt Ltd, C 101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli west, Mumbai, Maharashtra 400083 within 15 days from the date of notice failing which the company will proceed to issue duplicate

the said shares Name of the Shareholders 1. Chandresh Gopalkrishna

share certificate in respect of

Jhunjhunwala 2. Mukesh Gopalkrishna Jhunihunwala Date: 19.07.2024

Place: Mumbai

सही/

मुंबई येथील न्यायाधिकारितेच्या उच्च न्यायालयात मृत्युपत्र आणि विनामृत्युपत्र

न्यायाधिकरण

याचिका क्र. २३६६ सन २०२२ कै. बॅसिलिओ पिदादे मिरांडा, उर्फ बॅसिल मिरांडा, ख्रिश्चन, मुंबईचे भारतीय रहिवासी, विवाहित, पेशा नोकरी. जे त्यांच्या निधनाच्या वेळी राहणार ट्रिनिटी को-ऑपरेटिव्ह सोसायटी, ३रा मजला, खोली क्र. ३१२ धोबी तलाव, मुंबई-४००००२ येथे यांची मिळकत आणि क्रेडिटसाठी प्रशासकीय पत्राकरीता याचिका.

जस्टीन पॉल मिरांडा, वय साधारण ५५ वर्षे, ख्रिश्चन, मुंबईचे भारतीय रहिवासी, पेशा नोकरी, राहणार ट्रिनिटी को-ऑपरेटिव्ह सोसायटी, ३रा मजला, खोली क्र. ३१२, धोबी तलाव, मुंबई-४००००२, सध्या राहणार २७, ॲलेक्सझँड्रा गार्डन्स, हाऊंस्लो, मिडलसेक्स, टीडब्ल्यू३, ४एचटी, यु.के. येथे. मयत व्यक्तीचा मुलगा म्हणुन.

... याचिकाकर्ता <u>आदेशनपत्र</u>

झॅकारिओस ॲन्थोनी मिरांडा, . ठावठिकाणा माहित नाही.

जर तुमचा वरील नावाच्या मयत यक्तीच्या इस्टेटीमध्ये कोणताही हितसंबंध असल्यास तुम्हाला प्रशासकीय पत्राच्या मंजरीपर्वी कार्यवाही पाहण्याचे आदेश देण्या

जर तुम्ही इच्छापत्रासह प्रशासकीय त्राच्या मंजुरीला विरोध करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यावर बजावलेल्या सद आदेशनपत्राच्या सेवेपासून १४ दिवसांत एक कॅव्हिएट प्रोथोनोटरी ॲण्ड सिनियर मास्ट यांच्या कार्यालयात टाग्वल काणे आवश्यव

''तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की ाज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि) तालुका विधी सेवा प्रमिती यांच्याकडून पात्रता निकषानुसार तम्हाला मोफत विधी सेवा उपलब्ध आहे ु आणि तम्ही पात्र असल्यास आणि तम्ही मोफत विधी सेवा घेऊ इच्छित असल्यास तम्ही वरीलपैकी कोणत्याही विधी सेव . प्राधिकरण/समितीशी संपर्क करु शकता'' साक्षीदार श्री. देवेंद्र कुमार उपाध्याय मख्य न्यायाधीश, मंबई.

सदर ९ जुलै, २०२४. सही/ प्रोथोनोटरी ॲण्ड सिनियर मास्टरकरिता

> सही / -सील सदर ९ जुलै, २०२४ सही/-आकाश गावक

> > याचिकाकर्त्यांकरिता वकील

KTL **KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED** सीआयएनः एल४५२०३एमएच२००८पीएलसी१७८०६१

नोंदणीकृत कार्यालयः ओरिएंटल हाऊस, ७, जमशेदजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०. ईमेलः $\underline{\text{headoffice@kesarinfra.com}}, \mathbf{wheat:} (+ ९१ - २२) २२०४२३९६/२२८५१७३७,$ वेबसाईटः <u>www.kesarinfra.com</u>

सूचना

इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) ॲथॉरिटीकडे समभागांचे हस्तांतर

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १२४(५) सहवाचत . सुधारणेनुसार इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (''आयईपीएफ'') ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट ट्रान्सफर ॲण्ड रिफंड) रुल्स, २०१६ (रुल्स) च्या तरतुर्दीना अनुसरुन वित्तीय वर्ष २०१६-१७ करिता अंतिम नाभांश जो सात वर्षाच्या कालावधीकरिता दावारहित राहिलेला आहे तो १९ ऑक्टोबर, २०२४ रोर्ज आयईपीएफकडे जमा करण्यात येणार आहे. संलग्न समभाग ज्यावरील लाभांश सात क्रमवार वर्षाकरित दावारहित राहिलेला आहे ते सुध्दा रुल्समधील नमुद प्रक्रियेनुसार हस्तांतरित) करण्यात येणार आहेत. वैयक्तिक पत्रव्यवहार हा आयईपीएफ कडे ज्यांचे समभाग हस्तांतरित होण्याचा संभव आहे त्या संबंधि गिंगधारकांना पाठविण्यात आला आहे. वरील सदर रुल्सनुसार अशा भागधारकांचा संपूर्ण तपशिल कंपनीची नेबसाईट म्हणजेच www.kesarinfra.com वर अपलोड केलेला आहे. कृपया नोंद घ्यावी की, अश

संबंधित कपया खालील नोंद घ्यावी.) जर समभाग प्रत्यक्ष स्वरुपात धारण केलेले असतील : प्रतिलिपी भाग प्रमाणपत्र जारी करण्यात येईल आणि आयईपीएफ कडे हस्तांतरित करण्यात येईल. तुमच्या नावातील आणि तुम्ही धारण केलेले मूळ भाग प्रमाणपत्र आपोआप रह होईल

रोअर्सवरील उपार्जित पुढील सर्व लाभ, लाभांश सुध्दा आयईपीएफ कडे जमा करण्यात येणार आहे. याच्यार्श

।।ग डिमॅट माध्यमाने धारण केलेले होण्याचा संभव असलेल्या समभागांसाठी खर्ची टाकण्यात येईल.

कपया नोंद घ्यावी की. वित्तीय वर्ष २०१५-२०१६ करिता लाभांशाचा दावा करण्यासाठी अंतिम तारीर -आहे **१९ ऑक्टोबर, २०२४.** दावारहित लाभांशाच्या संदर्भातील कोणताही वैध टावा अंतिम तारखेपर्यंत गगधारकांकडन प्राप्त न झाल्यास कंपनी रुल्समधील नमद आवश्यकतेचे पालन करून पढील कोणत्यार्ह सूचनेशिवाय आयईपीएफ ॲथॉरिटीकडे समभाग हस्तांतर करेल. कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफ कडे . हस्तांतरित लाभांश रक्कम आणि समभागांच्या संदर्भात कंपनीच्या विरोधात दावा करता येणार नाही. तथार्प . संबंधित सभासद रुल्स अंतर्गत विहित नुसार असे दस्तावेज सादर करुन आणि प्रक्रियेनुसार आयईपीएप ॲथॉरिटीकडे त्यांच्या समभागांचा दावा कर शकतात.

वरील प्रकरणी कोणत्याही चौकशीकरिता भागधारकांना कंपनीचे रजिस्टार आणि शेअर टान्सफर एउंट म्हणजेच लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि.. सी-१०१. २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम) मुंबई- ४०००८३, फोन क्र. २८५१५६०६/५६४४, ईमेल : Rtn.helpdesk@linkintime.co.in, वेब http://www.linkintime.com यांना संपर्क करण्याची विनंती करण्यात येत आहे.

केसर टर्मिनल्स ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड करिता

हर्ष किलाचंद

.अर्जदा

कार्यकारी अध्यक्ष

डीआयएन: ००२९४८३५

ठिकाण : मुंबई

दिनांक: १९.०७.२०२४

युनियन बँक ऑफ इंडिया

प्तर्व प्रतिवादींचे नाव आणि पत्ता

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण -॥ (भारत सरकार, वित्तीय मंत्रालय) ३रा मजला, एमटीएनएल इमारत, स्ट्रॅण्ड सिनेमाजवळ, कुलाबा मार्केट, कुलाबा,

परि.क्र. ११ मूळ अर्ज क्र. १०६ सन २०२४ समन्स

महेश अनिल मांजरेकर आणि अन्य .प्रतिवार्द ज्याअर्थी, वरील नमूद **ओए क्र. १०६ सन २०२४** सन्माननिय पीठासीन अधिकाऱ्यांसमोर **०६.०३.२०२४** रोजी

ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन **रु. २७,५६,९८२/–** च्या कर्जाच्या वसुलीसार्ठ नुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी . केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

न्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्स/सूचनेची बजावणी होऊ शकला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी न्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली आहे. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

 विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३० (तीस) दिवसांत कारणे दाखविण्यासाठी: मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्

मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु क्रमांक अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास

किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याहं मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री. भाडेपट्टा किंवा अन्य प्रकार हस्तांतरण करणार नाहीत.

रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांव तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत vii) सूचना घ्यावी की, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल.



डीआरटी-॥. मंबर्ड . महेश अनिल मांजरेकर, राहतात येथे : इमारत क्र. ०१, खोली क्र. ५२, एम.एच.बी. कॉलनी, टाटा पॉवर

राहतात येथे : इमारत क्र. ०१, खोली क्र. ५२, एम.एच.बी. कॉलनी, टाटा पॉवर हाऊस, बोरीवली (पू), मुंबई - ४०००६६.

भुषण मांजरेकर, (मयत अनिल सहदेव मांजरेकर यांचा मुलगा) राहतात येथे : इमारत क्र. ०१, खोली क्र. ५२, एम.एच.बी. कॉलनी, टाटा पॉवर हाऊस, बोरीवली (पू), मंबई - ४०००६६.

व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून (vi) तुम्हाला २०.११.२०२४ रोजी स. ११ वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या **१८ जुलै, २०२४** रोजी दिले.

हाऊस, बोरीवली (पू), मुंबई - ४०००६६. सुधा मांजरेकर (मयत अनिल सहदेव मांजरेकर यांच्या पत्नी)